



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

मधील कलम ४(१) (२) मधील तरतूदीनुसार

१७ बाबींवरील (मॅन्युअल) माहिती

कलम २ एच नमुना (अ)  
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये विभागवार लोकप्राधिकारी यांची यादी

विभागाचे नाव :- वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई

कलम २ (एच) a/b/c/d

अनु.क्र.	लोकप्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखाचे पदनाम	पत्ता
०१	शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव.	अधिष्ठाता	शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मारवाड गल्ली, सिव्हील कॅम्पस्, धाराशिव.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

कलम २ एच तक्ता (ब)

शासनाकडून पुरेसा निधी प्राप्त लोकप्राधिकारी संस्थांची यादी

विभागाचे नाव :- वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई

कलम २ (h) (i) (ii) अंतर्गत

अनु.क्र.	लोकप्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखाचे पदनाम	पत्ता
-	संबंधित नाही	संबंधित नाही.	-

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.


**कलम ४ (१) (b) (i)**

**शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव या कार्यालयातील कार्य व कर्तव्य यांचा तपशिल**

कार्यालयाचे नाव	:- अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव.
पत्ता	:- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मारवाड गल्ली, धाराशिव.
कार्यालय प्रमुख	:- अधिष्ठाता
शासकीय विभागाचे नाव	:- वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई.
कोणत्या मंत्रालयातील खात्यातील अधिनस्त	:- वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई.
कार्यक्षेत्र धाराशिव /स्थानिक कार्यक्षेत्र	:- धाराशिव.
वैशिष्ट्ये व विभागाचे ध्येय /धोरण	:- मंत्रालयीन विभागाशी संबंधित
धोरण	:- पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय व शिक्षण व रुग्णावर उपचार प्रतिबंधात्मक रुग्णसेवा व त्याचे शिक्षण उपचारात्मक रुग्णसेवा व त्याचे शिक्षण
संबंधित कर्मचारी व कार्य व कामाचे विस्तृत स्वरूप	:- सोबत जोडले आहे.
कामाचे विस्तृत स्वरूप	:- सोबत जोडले आहे.
मालमत्तेचा तपशिल	:- एकूण क्षेत्रफळ - अंदाजे परिसर २५ एकर
सेवा उपलब्ध	:- १) वैद्यकीय शिक्षण, प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ वर्ष एम.बी.बी.एस, आंतरवासिता, पी.जी., बीपीएमटी, डीएमएलटी इ. २) प्रथम संदर्भ सेवा व त्याचे प्रशिक्षण ३) राष्ट्रीय कार्यक्रम (उद्दीष्ट निहाय) व त्याचे प्रशिक्षण ४) शालेय आरोग्य शिक्षण व त्याचे प्रशिक्षण ५) आदिवासी भागात रोग निदान व उपचार शिबीरे.
संस्थेचा संरचनात्मक तक्त्यामध्ये प्रत्येक स्तरावरचे तपशिल	
कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक व वेळा	:- दुरध्वनी क्रमांक :- ०२४७२ - २९७४४० . कार्यालयाची वेळ सकाळी ९.४५ ते ५.४५
साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट	:- दर रविवारी साप्ताहिक सुट्टी आणि शासनाने मंजूर केलेल्या सुट्या सेवेसाठी ठरविलेल्या वेळा.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

# संस्थेचा प्रारूप तक्ता



## अधिकारी आणि कर्मचारी यांचा जॉब चार्ट

### अधिष्ठाता यांचा जॉब चार्ट

- रोज रुग्णालय विभागावर नियंत्रण, बाह्यरुग्ण विभागास हजर राहतात. सर्वसाधारण रुग्णांची व ज्या रोगासंबंधात त्यांनी विशेष नैपुण्य संपादन केलेले असेल त्या रोगांच्या रुग्णाची तपासणी करतात. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासंदर्भात विविध शैक्षणिक कार्याक्रमांवर नियंत्रण ठेवतात.
- बाह्यरुग्ण विभागातील इतर विभागाचीही ते वेळोवेळी देखरेख करतात.
- रोज रुग्णालयात फेरी मारतात. बाह्यरुग्ण विभागात तपासणी केलेल्या रुग्णांची पाहणी करतात आणि इतर महत्वाच्या रुग्णांचीही पाहणी करतात आणि त्या वेळेस साफसफाईवरही लक्ष ठेवतात.
- दंत प्रमाणपत्र आणि अहवाल या कामावरही लक्ष ठेवतात.
- तांत्रिक व प्रशासनिक बाबींच्या संबंधात आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे.
- निरनिराळ्या विभागात निर्जंतुकीकरणाचे काम सुरळित सुरु आहे किंवा नाही हे पाहतात.
- महत्वाच्या साधनसामुग्रीचा चांगल्याप्रकारे उपयोग होतो आहे किंवा नाही हे पाहतात. तसेच त्यांनी निगा व दुरुस्ती बाबत वेळोवेळी कार्यवाही करणे.
- कर्मचाऱ्यांचे हजेरी पुस्तक तपासणी करणे / अचानक रेकॉर्डवही तपासणी करणे.
- सल्लागार समितीची बैठक बोलाविणे आणि कर्मचाऱ्यांची सभा बोलाविणे.
- ते अंदाजपत्रक, हिशेब व जडसंग्रह नोंदवही यावर नियंत्रण ठेवणे.
- कर्मचाऱ्यांमध्ये सौजन्य, वक्तशिरपणा, नियमितता आणि सौजन्यशील बाबीकडे लक्ष देणे.
- कर्मचाऱ्यांकडून किंवा रुग्णांकडून आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून कोणतीही तक्रार आल्यास त्याची तत्परतेने दखल घेऊन तक्रारीचे निवारण करणे.
- वैद्यकीय विद्यार्थ्यांकरिता विविध प्रकारच्या शैक्षणिक कार्याक्रमांचे प्रभावीपणे आयोजन करतात.
- महाविद्यालयाच्या खर्चामध्ये शक्य तितक्या काटकसर करतात.
- भांडारात आणि निरनिराळ्या विभागात प्रत्यक्ष अचानक भेटी देणे. दर तीन महिन्यांनी भांडारातील साठा तपासणे.
- त्यांनी जरूर तेथे इतर शासकीय विभाग आणि अधिकारी यांच्याशी सहकार्य करावे आणि जनतेमध्ये महाविद्यालयाची व रुग्णालयाची चांगली प्रतिमा निर्माण करावी.
- त्यांनी रोज सकाळी ९.०० वाजता कामावर हजर राहावे आणि काम संपेपर्यंत जावू नये.
- त्यांनी महिन्यातून एकदा अचानक रोख रकमेची तपासणी करावी.

- वर्षातून एकदा कार्यालयाची तपासणी करावी.
- निकामी वस्तूंची तपासणी करुन त्या वस्तू नियमानुसार निर्लेखन करुन निकालात काढणे.
- शासकीय इमारतीची निगा राखणे आणि दुरुस्ती यांकडे लक्ष द्यावे.
- जेव्हा जेव्हा सांगण्यात येईल तेव्हा शस्त्रक्रियांची व वैद्यकीय शिबीराचे कार्यक्षमता पूर्वक व यशस्वीरित्या राबविण्यास जबाबदार असणे.
- रुग्णांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारीसाठी वेळ राखून ठेवावा.
- वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्रम व्यवस्थित चालू आहे किंवा नाही याबाबत दक्ष राहणे.
- वैद्यकीय विद्यार्थ्यांकरीता विविध प्रकारचे कार्यक्रम राबविणे.
- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याता, सहाय्यक अधिव्याख्याता आपले शैक्षणिक अध्यापनाचे कार्य व्यवस्थित व प्रभावी पणे पार पाडीत आहेत किंवा कसे याबाबत नियंत्रण ठेवणे.
- वैद्यकीय विद्यार्थ्यांचा प्रात्यक्षिक विषयक अभ्यासक्रम व्यवस्थितरित्यापुर्ण केला जातो आहे किंवा कसे याबाबींवरही ते नियंत्रण ठेवतात.
- एकंदरीत महाविद्यालयात वैद्यकीय विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कार्यक्रम, प्रात्यक्षिक कामे, परिक्षा व इतर अनुषंगित कामे प्रभावीपणे व व्यवस्थित रित्या पार पाडली जात आहेत, याबाबींवर ते प्रभावीपणे नियंत्रण ठेवतात.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५  
प्राध्यापक व विभागप्रमुख यांचा जॉब चार्ट

या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकांची एकूण २० पदे मंजूर असून ती पुढील विषयांकरीता मंजूर आहेत.

१) शरीररचनाशास्त्र २) शरीरक्रियाशास्त्र ३) जीवरसायनशास्त्र ४) शरीरविकृतीशास्त्र ५) औषधशास्त्र ६) सुक्ष्मजीवशास्त्र ७) न्यायवैद्यकशास्त्र ८) औषधवैद्यकशास्त्र ९) शल्यचिकित्साशास्त्र १०) स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र ११) कान, नाक व घसा शास्त्र १२) अस्थिव्यंगोपचारशास्त्र १३) बालरोगशास्त्र १४) क्षयरोगशास्त्र १५) बधिरीकरणशास्त्र १६) क्ष-किरणशास्त्र १७) रोगप्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यकशास्त्र १८) नेत्रचिकित्साशास्त्र १९) मनोविकृतीशास्त्र २०) त्वचा व गुप्तरोगशास्त्र २१) दंतरोगशल्यचिकित्साशास्त्र. २२) इमरजन्सी मेडिसीन.

- शरीररचनाशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र, जीवरसायनशास्त्र, शरीरविकृतीशास्त्र, औषधशास्त्र, सुक्ष्मजीवशास्त्र, न्यायवैद्यकशास्त्र, औषधवैद्यकशास्त्र, मनोविकृतीशास्त्र, त्वचा व गुप्तरोगशास्त्र, नेत्रचिकित्साशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, काननाकघसाशास्त्र, बालरोगशास्त्र, बधिरीकरणशास्त्र, क्ष-किरणशास्त्र, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यकशास्त्र या विभागातील प्राध्यापक ही पदे भरण्यात आलेली असून आपापल्या विषयात सदरचे प्राध्यापक निपुण असून त्यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्या विषयाचे अध्यापन करावे, त्या विषयाचे प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम तयार करून ते यशस्वीरित्या पूर्ण करावेत.
- आवश्यकता असेल तेव्हा त्यांनी तातडीच्या वेळी रुग्णसेवा द्यावी.
- आपल्या विभागातील इतर सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याते व इतर सर्व कर्मचारी वैद्यकीय विद्यार्थ्यांचे इतर शैक्षणिक कार्यक्रम व्यवस्थित पूर्ण करतात किंवा कसे यावर प्राध्यापक व विभाग प्रमुख नियंत्रण ठेवतील.
- त्यांना करावे लागणारे पत्रव्यवहाराचे काम त्वरीत करतील.
- जनतेशी सलोख्याचे संबंध ठेवण्याची जबाबदारी आहे.
- आपापल्या विषयांत प्रत्येक वैद्यकीय विद्यार्थी निपुण होईल या संदर्भात स्वतः काही नावीन्यपूर्ण शैक्षणिक कार्यक्रमांची आखणी करतील व त्या कार्यक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी होते आहे किंवा कसे याबाबत दक्ष राहतील.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव.



माहिती अधिकार अधिनियम, २००५  
**सहयोगी प्राध्यापक यांचा जॉब चार्ट**

या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापकांची एकूण २६ पदे मंजूर असून ती पुढील विषयांकरीता मंजूर आहेत.

- १) शरीररचनाशास्त्र २) शरीरक्रियाशास्त्र ३) जीवरसायनशास्त्र ४) शरीरविकृतीशास्त्र ५) औषधशास्त्र ६) सुक्ष्मजीवशास्त्र ७) न्यायवैद्यकशास्त्र  
८) औषधवैद्यकशास्त्र ९) शल्यचिकित्साशास्त्र १०) स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र ११) कान नाक व घसा शास्त्र १२) अस्थीव्यंगोपचारशास्त्र १३) बालरोगशास्त्र  
१४) क्षयरोगशास्त्र १५) बधिरीकरणशास्त्र १६) क्ष-किरणशास्त्र १७) रोग प्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र १८) नेत्रचिकित्साशास्त्र  
१९) दंत रोग शल्यचिकित्साशास्त्र २०) मनोविकृतीशास्त्र २१) त्वचा व गुप्तरोगशास्त्र. २२) इमरजन्सी मेडिसीन.

वरील सर्व सहयोगी प्राध्यापक हे प्राध्यापकांनी दिलेल्या सुचनेनुसार व्याख्याने घेणे, चिकित्सालयीन विभागातील सहयोगी प्राध्यापकांनी बाह्यरुग्ण विभागात रुग्णसेवा देणे. कक्षात राऊंड घेणे. शस्त्रक्रिया करणे व संशोधनात्मक कार्य करणे. विद्यार्थ्यांच्या परिक्षा/विद्यापीठीय परिक्षा घेणे अधिव्याख्यांनाकडून इतर कामे करून घेणे. प्राध्यापकांच्या रजेच्या कालावधीत प्राध्यापक पदांचे कार्य सांभाळणे.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५  
**सहाय्यक प्राध्यापक यांचा जॉब चार्ट**

या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव येथे अधिव्याख्यातांची एकूण ४३ पदे मंजूर असून ती पुढील विषयांकरीता मंजूर आहेत.

१) शरीररचनाशास्त्र २) शरीरक्रियाशास्त्र ३) जीवरसायनशास्त्र ४) शरीरविकृतीशास्त्र ५) औषधशास्त्र ६) सुक्ष्मजीवशास्त्र ७) न्यायवैद्यकशास्त्र ८) औषधवैद्यकशास्त्र ९) शल्यचिकित्साशास्त्र १०) स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र ११) कान नाक व घसा शास्त्र १२) अस्थीव्यंगोपचारशास्त्र १३) बालरोगशास्त्र १४) क्षयरोगशास्त्र १५) बधिरीकरणशास्त्र १६) क्ष-किरणशास्त्र १७) रोग प्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र १८) नेत्रचिकित्साशास्त्र १९) दंत रोग शल्यचिकित्साशास्त्र २०) मनोविकृतीशास्त्र २१) त्वचा व गुप्तरोगशास्त्र. २२) इमरजन्सी मेडिसीन.

आपापल्या विषयात सदरचे अधिव्याखाते निपुण असून त्यांनी दंत विद्यार्थ्यांना त्या विषयाचे अध्यापन करावे, त्या विषयाचे प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम तयार करून ते यशस्वीरित्या पूर्ण करावेत.

- आपल्या विभागात वैद्यकीय विद्यार्थ्यांकरीता विविध प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम तयार करून ते यशस्वीरित्या पूर्ण करावेत.
- आपल्या विभागातील इतर सर्व कर्मचारी आपापली कामे व्यवस्थितरित्या पूर्ण करतात किंवा कसे यांवर देखरेख ठेवतील.
- आपल्या विभागप्रमुखांनी वेळोवेळी सुचविलेली विविध शैक्षणिक कार्यक्रम ते पार पाडतील.
- अधिष्ठाता यांनी वेळोवेळी सुचविलेली विविध शैक्षणिक कार्यक्रम ते पार पाडतील.
- त्यांना करावे लागणारे पत्रव्यवहाराचे काम त्वरीत करावीत.
- जनतेशी सलोख्याचे संबंध ठेवण्याची जबाबदारी आहे.
- आपापल्या विषयांत प्रत्येक वैद्यकीय विद्यार्थी निपुण होईल या संदर्भात स्वतः काही नावीन्यपूर्ण शैक्षणिक कार्यक्रमांची आखणी करतील व त्या कार्यक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी होते आहे किंवा कसे याबाबत दक्ष राहतील.
- प्राध्यापक व विभागप्रमुखांना व सहयोगी प्राध्यापकांना आपल्या विभागातील विविध प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम आखणे व ते यशस्वीरित्या पूर्ण करण्यांत साहाय्य करतील.
- विविध प्रकारचे राष्ट्रीय कार्यक्रमांची आखणी करण्यांत प्राध्यापक विभाग प्रमुखांना साहाय्य करतील व ते राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्याकामी साहाय्य करतील.
- आपापल्या विभागांमध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांकरीता विविध प्रकारच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करून व्यवस्थितरित्या पार पाडतील. त्या कामांमध्ये इतर तांत्रिक कर्मचाऱ्यांचे साहाय्य घेतील. महाविद्यालयात वैद्यकीय विद्यार्थ्यांकरीता विविध प्रकारच्या शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करतील व सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडतील.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

### प्रशासकीय अधिकारी यांचा जॉब चार्ट

- महाविद्यालयातील विविध प्रकारचे प्रशासनिक काम व्यवस्थित पार पाडणे.
- दंत विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या अडीअडचणी सोडविणे.
- अधिष्ठातांनी वेळोवेळी सोपविलेल्या विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडणे.
- महाविद्यालयातील प्रशासकीय कामकाज विविध विभागांद्वारा व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्याची येते.
- सर्व वर्ग-३ आणि वर्ग-४ कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवणे.
- सर्व कर्मचाऱ्यांची हजेरी पुस्तके तपासणे.
- सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे वेतन व इतर भत्ते व्यवस्थित रित्या काढण्यांत येतात किंवा कसे याबाबत दक्षता बाळगणे.
- सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन अदा करणे.
- आहरण व संवितरण अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडणे.
- मा. अधिष्ठातांना प्रशासकीय कामकाजात साहाय्य करणे.
- दंत विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे शुल्क जमा करणे त्यांचा हिशोब ठेवणे, वैद्यकीय विद्यार्थ्यांना स्टायपेंड अदा करणे.
- महाविद्यालयात जमा होणाऱ्या सर्व रकमांचा हिशोब ठेवणे, जमा व खर्चाचे हिशोब सादर करणे.
- दरवर्षी महाविद्यालयाकरीता आवश्यक असणारा निधी शासनाकडून मागविण्याकरीता प्रस्ताव तयार करणे.
- सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवा अभिलेखांवर नियंत्रण ठेवणे.
- रुग्ण शुल्क वसुली करणे, जमा हिशोबावर नियंत्रण ठेवणे.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५  
**कार्यालयीन अधिक्षक यांचा जॉब चार्ट**

- महाविद्यालयातील विविध प्रकारचे प्रशासनिक काम व्यवस्थित पार पाडणे.
- वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या अडीअडचणी सोडविणे.
- अधिष्ठातांनी वेळोवेळी सोपविलेल्या विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडणे.
- महाविद्यालयातील प्रशासकीय कामकाज विविध विभागांद्वारा व्यवस्थित पार पाडण्याची कार्यालयीन अधिक्षक यांची येते.
- सर्व वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचारी यांचे सेवा अभिलेख अद्यावत ठेवणे.
- सर्व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक नस्त्या तयार करून त्या अद्यावत ठेवणे.
- सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गांचे वेतन व इतर भत्ते व्यवस्थितरित्या काढण्यांत येतात किंवा कसे याबाबत दक्षता बाळगणे.
- मा. अधिष्ठाता व प्रशासकीय अधिकारी यांनी वेळोवेळी सूचविलेली विविध कामे पार पाडणे.
- कार्यालयातील कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवणे.
- कर्मचाऱ्यांच्या विविध प्रकारच्या अडीअडचणी सोडविणे.
- कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामकाजात येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्याकरीता मार्गदर्शन करणे.
- कर्मचाऱ्यांना सोपविण्यात आलेली कामे प्रभावीपणे व उत्तम प्रकारे पार पाडण्याकरीता त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५  
वरिष्ठ सहाय्यक यांचा जॉब चार्ट

- अधिष्ठातांनी वेळोवेळी सोपविलेल्या विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडणे.
- मा. अधिष्ठाता तथा प्रशासकीय अधिकारी व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी सूचविलेली विविध कामे पार पाडणे.
- शाखेतील वरिष्ठ / कनिष्ठ लिपिकाकडून कामे करवून घेणे व त्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

लघुलेखक यांचा जॉब चार्ट

- मा. अधिष्ठाता यांनी वेळोवेळी सुचविलेली विविध प्रकारची कामे पार पाडणे.
- मा. अधिष्ठातांचे पत्रव्यवहारासंदर्भात श्रुतलेखन घेणे व टंकलेखन करणे.
- मा. अधिष्ठाता यांनी सोपविलेला कार्यालयीन पत्रव्यवहार करणे.
- विविध प्रकारच्या पत्रव्यवहारांच्या अद्यावत पध्दतीने नस्त्या तयार करून ठेवणे.
- मा. अधिष्ठाता यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणे, विविध सभांचे इतिवृत्त घेणे, तातडीचे दुरध्वनी संदेश, फॅक्स यांवर त्वरीत कार्यवाही करून अहवाल देणे.
- मा. अधिष्ठातांच्या संचालनालय, मंत्रालय, जिल्हाधिकारी या ठिकाणच्या विविध बैठकांची माहिती तयार करणे व बैठकीच्या वेळेस उपलब्ध करून देणे.
- वर्ग १, २ व ३ चे गोपनीय अहवाल अद्यावत ठेवणे.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

**प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा जॉब चार्ट**

- प्रयोगशाळा तंत्रज्ञाने त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांना ठरवून दिलेल्या शासकीय कामाच्या वेळी कर्तव्यावर हजर राहावे. तसेच आपातकालिन प्रसंगी कॉल केल्यावर त्वरीत सेवेस हजर राहावे.
- त्याने दररोज तपासलेल्या रुग्णांची नोंदवही ठेवावी.
- वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्रमात अध्यापकांना मदत करणे.
- वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या विभागीय/विद्यापीठांच्या प्रात्यक्षिक परिक्षांच्यावेळी अध्यापकांना /परिक्षकांना आवश्यक ती मदत करणे.
- प्राध्यापक व विभाग प्रमुखांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
- प्रयोगशाळेत विविध प्रकारच्या चाचण्या करून त्यांच्या नोंदी घेणे, रिपोर्टिंग करणे.
- ते उप-विभागीय जडवस्तू नोंदवही अद्यावत ठेवणे व साप्ताहिक मागणीपत्रे तयार करणे.
- प्रयोगशाळेतील साधनसामुग्रीचे परिरक्षण व दुरुस्ती यांसाठी योग्य ती कार्यवाही करणे.
- सकाळी काम सुरु करण्यासाठी लागणारी सर्व पूर्व तयारी आदल्या दिवशी संध्याकाळी पुर्ण झाली आहे, याबद्दल त्याने खात्री करून घ्यावी.
- राष्ट्रीय कार्यक्रमात मदत व सहभाग घेणे.
- प्राध्यापक व वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५  
**प्रयोगशाळा सहाय्यक यांचा जॉब चार्ट**

- प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांना कामात व संबंधित विभागात दैनंदिन कामात मदत करणे.
- प्रयोगशाळाची स्वच्छता ठेवणे.
- यंत्रसामुग्री / उपकरणे यांची स्वच्छता व देखभाल करणे.
- प्रयोगशाळा मध्ये लागणाऱ्या साहित्य भांडारातून मागणीप्रमाणे घेवून येणे.
- अहवाल तयार करण्यासाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञांना मदत करणे.
- रुग्ण शुल्क वसूल करणे, जमा करणे व हिशोब ठेवणे.
- वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्रमात अध्यापकांना मदत करणे.
- वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या विभागीय/विद्यापीठांच्या प्रात्यक्षिक परिक्षांच्यावेळी अध्यापकांना /परिक्षकांना आवश्यक ती मदत करणे.
- प्राध्यापक व विभाग प्रमुखांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
- प्रयोगशाळेत विविध प्रकारच्या चाचण्या करून त्यांच्या नोंदी घेणे, रिपोर्टिंग करणे.
- राष्ट्रीय कार्यक्रमात मदत व सहभाग घेणे.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.



माहिती अधिकार अधिनियम, २००५

लघुटंकलेखक यांचा जॉब चार्ट

- विविध विषयांतील प्राध्यापक व विभागप्रमुखांना त्यांच्या दैनंदिन प्रशासकीय कामात मदत करणे.
- प्राध्यापक व विभाग प्रमुखांचा पत्रव्यवहार करणे.
- प्राध्यापक व विभागप्रमुखांचा गोपनीय पत्रव्यवहार करणे.
- प्राध्यापकांना स्वीय सहाय्यक म्हणून मदत करणे.
- प्राध्यापकांचे विविध पत्रव्यवहारासंदर्भात श्रुतलेखन घेऊन त्यांचे टंकलेखन करणे.
- विविध विषयांवरील पत्रव्यवहारांच्या नस्ती अद्यायावत तयार करून ठेवणे.
- प्रशासकीय अधिकारी यांना देखील त्यांच्या प्रशासकीय कामात मदत करणे.
- कार्यालयीन कामकाजात मदत करणे.
- विभागप्रमुख, प्रशासकीय अधिकारी तथा मा. अधिष्ठाता यांनी वेळोवेळी सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणे.
- विविध राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये मदत करणे.
- स्वीय सहाय्यक म्हणून जबाबदारी पार पाडणे.
- संचालनालयामार्फत होणाऱ्या विविध परिक्षा जसे : एमएच-सीईटी, एमएचटी-सीईटी व नीट या परिक्षांकरीता जिल्हा संपर्क अधिकाऱ्यांबरोबर त्या त्या जिल्हयातील परिक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने त्यांना प्रशासकीय कामांत मदत करणे.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

**वरिष्ठ लिपिक यांचा जॉब चार्ट**

- सर्व प्रकारची देयके तयार करणे.
- रोख नोंदवही अद्यावत ठेवणे.
- स्वीय प्रपंजी खाते अद्यावत ठेवणे तसेच स्वीय प्रपंजी रोख नोंदवही अद्यावत ठेवणे.
- खाते निहाय लेखा परिक्षण व महालेखापाल, मुंबई यांचे अनुपालन अहवाल सादर करणे.
- कोषागारात देयके टाकणे व बँकेतून रकमा आणणे.
- चारमाही/आठमाही/वार्षिक अंदाज पत्रके तयार करणे.
- मासिक खर्चाचे विवरण पत्रे तयार करणे.
- कार्यक्रम अंदाजपत्रक तयार करणे.
- कार्यालयीन अधिकांकांनी सांगितलेली कामे करणे.
- प्रशासकीय अधिकारी यांनी सोपविलेली कामे पार पाडणे.
- कर्मचाऱ्यांची सेवा अभिलेखे अद्यावत तयार करणे.
- अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक नस्त्या तयार करून अद्यावत ठेवणे.
- अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तके तयार करून अद्यावत ठेवणे.
- वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे पार पाडणे.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

**कनिष्ठ लिपिक यांचा जॉब चार्ट**

- सर्व प्रकारची देयके तयार करणे.
- आकस्मिक खर्चाची नोंदवही ठेवणे.
- मुळ सेवा पुस्तके अद्यावत ठेवणे व नोंदी घेणे.
- आवक जावक करणे. पोष्टांच्या तिकिट्यांचा हिशोब ठेवणे.(अ व ब नोंदवह्या अद्यावत ठेवणे.) मासिक कोरीअर रिपोर्ट तयार करणे.
- आस्थापना विभागाशी असलेला पत्रव्यवहार करणे.
- नियतकालिन विवरणपत्रे तयार करणे.
- मोठी व लहान बांधकामे करण्यासाठी पत्रव्यवहार करणे.
- विधानसभा तारांकित प्रश्नांची उत्तरे टंकलिखित करणे.
- गोपनीय व अर्धशासकीय पत्रांच्या नोंदवह्या अद्यावत ठेवणे.
- निवृत्तीवेतनाची सर्व कागदपत्रे तयार करणे.
- किरकोळ रजेचा हिशोब ठेवणे.
- वैद्यकीय तपासण्या प्रमाणपत्रे तयार करणे व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेणे.
- अर्थसंकल्पिय अंदाजपत्रक तयारकरणे.
- मासिक खर्च विवरणपत्र तयारकरणे.
- बिल रजिस्टर, चेक रजिस्टर, टोकन रजिस्टर अद्यावत ठेवणे.
- मासिक कोरीअर रिपोर्ट तयार करणे.
- वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेली विविध कामे पार पाडणे.
- विविध प्रकारच्या नस्त्या अभिलेख विभागात क्रमाने लावून ठेवणे.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

**वाहन चालक यांचा जॉब चार्ट**

- वाहन सुस्थितीत ठेवणे/ऑईल/पाणी/हवा/ब्रेक/लाईट इ. सर्व व्यवस्थित ठेवणे.
- वाहन दुरुस्ती केल्यानंतर हिस्ट्री शीट मध्ये त्यांच्या नोंदी घेणे व कार्यालय प्रमुखाची स्वाक्षरी घेणे.
- लॉग बूक अद्यावत ठेवणे, नोंदी घेवून कार्यालय प्रमुखांच्या स्वाक्षऱ्या घेणे.
- इंधन देयके लॉग बुक मध्ये नोंदवून प्रमाणित करून सादर करणे.
- २४ तास वाहन सुस्थितीत प्रवासाकरीता उपलब्ध ठेवणे.
- दंत विद्यार्थ्यांकरीता असलेल्या बसेस द्वारा विद्यार्थ्यांची सुरक्षित ने-आण करणे.
- वरिष्ठांच्या आदेशानुसार रुग्णवाहिन्याव्यतिरिक्त राष्ट्रीय कार्यक्रम व इतर निकडीच्या अत्यावश्यक वेळी वाहन चालविणे.
- वेळोवेळी वरिष्ठांच्या आदेशांप्रमाणे वाहन प्रवासास सुस्थितीत उपलब्ध करून देणे.
- वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भेटीसाठी वाहन घेऊन जाणे.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

**ग्रंथपाल यांचा जॉब चार्ट**

- ग्रंथालयाचे संघटन व संपुर्ण प्रशासन.
- ग्रंथालयाच्या विस्ताराबाबत वेळोवेळी प्रस्ताव तयार करणे.
- वाचकांच्या गरजा लक्षात घेऊन ग्रंथालयाची कार्यपध्दती ठरविणे.
- ग्रंथालयीन कर्मचारी वृंदास सर्व प्रकारचे मार्गदर्शन व त्यांच्या दैनंदिन कार्यकर्तव्यावर नियंत्रण ठेवणे.
- शासनाने ग्रंथालयाबाबत ठरविलेल्या ध्येय, धोरणानुसार कार्यपध्दती अवलंबून उद्दिष्टानुसार कार्यभार पार पाडणे.
- पुस्तक/नियतकालिके व इतर वाचनिय साहित्य खरेदीची धोरणे ठरविणे व अंमलबजावणी करणे.
- वेळोवेळी ग्रंथालय समितीच्या बैठका आयोजित करून ग्रंथालयाच्या विकासाबाबत सर्व सदस्यांचे मार्गदर्शन घेणे.
- ग्रंथालयास पुरेशा अनुदानाची तरतूद होईल या करीता ग्रंथालय समितीच्या सल्ल्यानुसार धोरण निश्चित करणे
- ग्रंथालयाचे आधुनिकीकरण करणे.
- कर्मचारी वृंदास प्रशिक्षित करणे.
- अद्यावत यंत्रसामुग्रीची माहिती घेणे इ.
- सर्व प्रकारच्या वाचकांना ग्रंथालयाच्या जास्तीत जास्त वापर करता येईल या करीता उपाय करणे
- वेळोवेळी वाचकांच्या ग्रंथालयाबाबतच्या अडीअडचणी सोडविणे.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

**सहाय्यक ग्रंथपाल/ग्रंथपाल सहाय्यक/कॅटलॉगर/तालिमकार यांचा जॉब चार्ट**

- सहाय्यक ग्रंथपाल हे पर्यवेक्षकीय पद आहे, त्यानुषंगाने ग्रंथालयाचे प्रशासन व संघटन करणे.
- कनिष्ठ कर्मचारी वृंदास वेळोवेळी ग्रंथालयीन कामामध्ये मार्गदर्शन करणे.
- पुस्तक/नियमकालिकांची वार्षिक पडताळणी करून घेणे व तसा अहवाल ग्रंथपाल यांना दरवर्षी सादर करणे.
- पुस्तके/नियतकालिके इ. खरेदी प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा व ग्रंथपाल यांचे सूचनेप्रमाणे कामे पूर्ण करावीत.
- ग्रंथालयाचा वार्षिक अहवाल तयार करून ग्रंथपालांना सादर करावा.(सांख्यिकी माहिती उपलब्ध करावी.)
- ग्रंथालयाचे संगणकीकरण, आधुनिकीकरण करण्यामध्ये सर्व कनिष्ठ कर्मचाऱ्यांना मदत करावी.
- ग्रंथालय विभागात कार्यालयीन वेळानुसार हजर राहून ग्रंथालयीन कामकाज प्रभावीपणे पार पाडणे.
- विद्यार्थ्यांना पुस्तकांची देवाण-घेवाण करणाऱ्या ग्रंथालयीन कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे व कामात सुसुत्रता ठेवणे.
- महाविद्यालयातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना पुस्तकांची देवाण-घेवाण केल्याच्या नोंदी अद्यावत आहेत व दररोज नोंदी घेतल्या जातात त्या तपासून पाहणे व पुस्तकांची मांडणी करून घेणे.
- विविध राष्ट्रीय कार्यक्रमांत सहभागी होणे, कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता मदत करणे.
- विविध राष्ट्रीय कार्यक्रमांच्या वेळी ग्रंथालय विभागामार्फत विशेष कार्यक्रमांची आखणी करून त्या विषयांवर पुस्तके उपलब्ध करून देणे
- ग्रंथालयातील वातावरण विद्यार्थ्यांकरीता प्रसन्न, आल्हाददायक राहिल याची काळजी घेणे.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५  
सांख्यिकी सहाय्यक यांचा जॉब चार्ट

- मध्यवर्ती अभिलेख विभागातील अभिलेख जतन करणे.
- जन्म मृत्युची नोंद ठेवणे तसेच न्यायवैद्यकाची अभिलेखाची योग्य प्रमाणे जतन करणे व वेळोवेळी पोलिस विभागास ते न्यायालयीन मागणीनुसार उपलब्ध करून देणे. सदर विभागातील वर्ग-४ कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेणे.

माहिती अधिकार अधिनियम, २००५  
स्वच्छता निरीक्षक यांचा जॉब चार्ट

- महाविद्यालय परिसरातील सर्व स्वच्छतेचे कामे करणे.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

### शिपाई यांचा जॉब चार्ट

- वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेल्या विविध जबाबदाऱ्या पार पाडणे.
- कार्यालयात साफसफाई करणे.
- टपाल वाटप करणे.
- देयके कोषागारात सादर करणे व संदेश वाहकाचे काम करणे.
- रोकड आणण्यासाठी रोखपाल यांचे सोबत कोषागारात जाणे.
- पार्सल सोडविणे.
- भांडार विभागास मदत करणे.
- राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेणे.
- लिपिकांना विविध प्रकारच्या नस्त्या सुचिबद्ध करण्यासंदर्भात मदत करणे.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.



माहिती अधिकार अधिनियम, २००५  
प्रयोगशाळा परिचर यांचा जॉब चार्ट

- वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेल्या विविध जबाबदाऱ्या पार पाडणे.
- विभागातील प्रयोगशाळेत साफसफाई करणे.
- विभागातील विविध प्रकारचे रसायने व काच सामान यांची साफसफाई करून निगा राखणे.
- विभागातील प्रयोगशाळेत वरिष्ठांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामात मदत करणे.
- विभागातील भांडारातून रसायने व काच सामान आणणे.
- विभागातील प्रमुखांनी वेळोवेळी सोपविलेली विविध कामे पार पाडणे.
- विभागातील भांडार विभागास मदत करणे.
- राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेणे.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

परिचर यांचा जॉब चार्ट

- वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेल्या विविध जबाबदाऱ्या पार पाडणे.
- तांत्रिक कर्मचाऱ्यांना कामात मदत करणे.
- कार्यशाळेतील विविध उपकरणांची निगा राखणे.
- कार्यशाळेतील व परिसराची स्वच्छता ठेवणे.
- वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

**सफाईगार यांचा जॉब चार्ट**

- महाविद्यालयातील सर्व विभागांतील सर्व कक्ष व विभाग व दर्शनिय भाग स्वच्छ करणे.
- रुग्णालय विभागांतील कक्षातील रुग्णांची लघवी, संडास साफ करणे.
- महाविद्यालयातील व रुग्णालयातील शौचालय, थुंकीपात्र स्वच्छ ठेवणे.
- नर्सिंग स्टाफला ग्लोज, मॅकेन्टॉस स्वच्छ करून देणे.
- रुग्णालयीन तपासणीची विशेष नमुने कक्षातून प्रयोग शाळेत तपासणीसाठी नेणे.
- महाविद्यालयातील व रुग्णालयातील जिने घासून पूसणे.
- महाविद्यालयातील व रुग्णालयातील आवा स्वच्छ ठेवणे.
- महाविद्यालयातील व रुग्णालयातील गटारी व ड्रेनेज साफ ठेवणे.
- वरिष्ठांनी सांगितलेली कामे करणे व सर्व राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग.
- वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या करीता असलेल्या वस्तीगृहांची गटारी, ड्रेनेज, संडास, बाथरूम, जिने व विविध खोल्या यांची साफसफाई करणे.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

**माळी यांचा जॉब चार्ट**

- महाविद्यालयातील सर्व विभागांतील सर्व कक्ष व विभाग व दर्शनिय भाग या ठिकाणचे गवत काढून झाडे लावणे.
- विविध विभागांतील झाडे, झुडूपे व विविध शाभेची झाडे यांची निगा राखणे.
- महाविद्यालय परिसरातील अनावश्यक गवत, झाडे, झुडूपे यांचा नायनाट करणे.
- विविध विभागात आवश्यकतेप्रमाणे काम करणे.
- वेळोवेळी वरिष्ठांनी सांगितलेली विविध कामे करणे.
- महाविद्यालयाच्या सर्व विभागांच्या आवारात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करणे.
- महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या सर्व वृक्षांना पाणी घालणे.
- महाविद्यालयाच्या परिसरात विविध विभागांमध्ये आकर्षक बगीचा तयार करणे.
- सर्व प्रकारच्या वृक्षांची योग्य ती काळजी घेणे.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

स्वच्छक यांचा जॉब चार्ट

- महाविद्यालयातील सर्व विभागांतील सर्व कक्ष व विभाग व दर्शनिय भाग स्वच्छ करणे.
- महाविद्यालयातील सर्व वाहनांची स्वच्छता करणे.
- सर्व वाहनांची काळजी घेणे, वाहनांची निगा राखण्यास वाहन चालकास मदत करणे.
- विभाग प्रमुखांनी वेळोवेळी सोपविलेली कामे पार पाडणे.
- महाविद्यालयातील वाहने धुऊन स्वच्छ ठेवणे.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

**पहारेकरी यांचा जॉब चार्ट**

- महाविद्यालयातील सर्व विभागांतील सर्व कक्ष व विभाग व संपुर्ण परिसरावर देखरेख करणे.
- महाविद्यालयाच्या सर्व विभागांवर व परिसरावर पहारा देणे.
- महाविद्यालयातील विविध विभाग, बाह्य रुग्ण विभाग, मुला-मुलींचे वस्तीगृह इ. वर दिवसा व रात्री पहारा देणे.
- महाविद्यालयाच्या पाईप लाईनवर पहारा देणे.
- महाविद्यालयाच्या परिसरात कोणत्याही प्रकारची चोरी होणार नाही याबाबत दक्ष राहणे.
- वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे करणे.

अधिष्ठाता,

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

**कलम ४ (१) (b) (ii) नमुना - ए**

**शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे अधिकारांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	अधिकार	कोणता कायदा/नियम/शासन निर्णय/परिपत्रका नुसार	अभिप्राय
०१	अधिष्ठाता	प्रादेशिक प्रमुख व नियंत्रण अधिकारी  भविष्य निर्वाह निधी मंजूर करणे इ.  रजा नियम यंत्र सामुग्री, साधन सामुग्री खरेदी विषयक	रिझल्यूशन क्र.एमईडी-१९८८/सीआर-६०५, मंत्रालय, मुंबई दि. १५/१२/१९८८  महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम दिनांक ०५/०२/१९८८ म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	
०२	मुख्य प्रशासकीय अधिकारी	मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याची भूमिका: संस्थात्मक कामगिरी चालवणे, सीईओला अहवाल देणे, उच्च-स्तरीय अधिकाऱ्यांसोबत काम करणे. <ul style="list-style-type: none"><li>• धोरणात्मक नियोजनासाठी इनपुट देणे</li><li>• विभागांसाठी उद्दिष्टे निश्चित करणे</li><li>• धोरण अंमलबजावणीसाठी सहयोग करणे</li><li>• संसाधन वाटपावर देखरेख करणे</li><li>• कार्यप्रदर्शनाचे मूल्यांकन करणे</li><li>• सुरळीत कार्ये सुनिश्चित करणे</li><li>• संस्थेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी धोरणे आखणे</li><li>• विविध विभागांच्या कामगिरीचा अहवाल सीईओ आणि संचालक मंडळाला देणे</li></ul>	रिझल्यूशन क्र.एमईडी-१९८८/सीआर-६०५, मंत्रालय, मुंबई दि. १५/१२/१९८८ म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार	
०२	प्रशासकीय अधिकारी	आहरण व संवितरण अधिकारी	रिझल्यूशन क्र.एमईडी-१९८८/सीआर-६०५, मंत्रालय, मुंबई दि. १५/१२/१९८८	

**बी**

अ.क्र.	पदनाम	अधिकार (प्रशासकीय)	कोणता कायदा/नियम/शासन निर्णय/परिपत्रका नुसार	अभिप्राय
०१	अधिष्ठाता	१) कार्यालयाच्या नियंत्रणातील आस्थापनेचे व लेखा विषयीचे सर्व बाबी हाताळणे. २) जडसंग्रह निर्लेखन करणे, वसुली करणे. ३) विधानसभा तारांकित प्रश्नांना समदिवशी उत्तरे देणे. ४) महाविद्यालयासाठी लागणारे साहित्य/औषधी/फर्निचर विहित केलेल्यापंचसुत्री नुसार खरेदी करणे. ५) किरकोळ वस्तू खरेदी करणे. ६) शासनाने विहित केलेल्या मुदतीनुसार अभिलेखे नष्ट करणे.	रिझल्युशन क्र.एमईडी-१९८८/सीआर-६०५, मंत्रालय, मुंबई दि. १५/१२/१९८८  शा.नि.क्र.विअप्र-१०००/प्रक्र-४६१/२००१/विनियम/दि.११.०७.२००१ -- --“--  शा.नि.क्र.विअप्र-१०००/प्रक्र-४६१/२००१/विनियम/दि.११.०७.२००१	

**सी**

अ.क्र.	पदनाम	अधिकार (फौजदारी)	कोणता कायदा/नियम/शासन निर्णय/परिपत्रका नुसार	अभिप्राय
०१	अधिष्ठाता	लागू नाही.	-----	

**डी**

अ.क्र.	पदनाम	अधिकार (अर्धन्यायीक)	कोणता कायदा/नियम/शासन निर्णय/परिपत्रका नुसार	अभिप्राय
०१	अधिष्ठाता	लागू नाही.	-----	

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.



माहिती अधिकार अधिनियम, २००५

कलम ४ (१) (b) (ii) नमुना - (ब)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे कर्तव्यांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम वर्ग १ व वर्ग २	कर्तव्य	कोणता कायदा/नियम/शासन निर्णय/परिपत्रका नुसार	अभिप्राय
०१	अधिष्ठाता	१) सर्व प्रकारचे देयके स्वाक्षरी करणे(वित्तीय) २) अधिकारी व कर्मचाऱ्यांचे रजा, रजा प्रवास सवलत मंजूर करणे (प्रशासकीय) ३) प्राध्यापक व विभाग प्रमुखांवर नियंत्रण ठेवणे. ४) महाविद्यालयाच्या संदर्भात जनतेच्या तक्रारींचे निवारण करणे. ५) वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ध्येय धोरणांची अंमलबजावणी. ६) राष्ट्रीय कार्यक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे. ७) संस्थेसाठी आवश्यक अनुदानाची मागणी करणे. ८) विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे. ९) अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण व शिस्तभंग विषयक कार्यवाही करणे.	शासन राजपत्र क्र.एमईडी-१९८८/सीआर-६०५, मंत्रालय, मुंबई दि. १५/१२/१९८८  महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम दिनांक ०५/०२/१९८८  म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	
०२	प्राध्यापक	दैनंदिन अध्यापन, विभागाचे प्रशासकीय कामकाज, विभागातील कर्मचारी अधिकारी यांच्यावर नियंत्रण व विभागातील इतर कामे.	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	
०३	सहयोगी प्राध्यापक	दैनंदिन अध्यापन, विभागाचे प्रशासकीय कामकाज, विभागातील कर्मचारी अधिकारी यांच्यावर नियंत्रण व विभागातील इतर कामे.	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	
०४	सहाय्यक प्राध्यापक	दैनंदिन अध्यापन, विभागाचे प्रशासकीय कामकाज	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	
०५	प्रशासकीय अधिकारी	कर्मचारी वर्गावर नियंत्रण, आहरण व संवितरण अधिकारी तसेच अधिष्ठांनी सोपविलेले इतर	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	

वर्ग-३ कर्मचारी

अ.क्र.	पदनाम वर्ग १ व वर्ग २	कर्तव्य	कोणता कायदा/नियम/शासन निर्णय/परिपत्रका नुसार	अभिप्राय
०१	कार्यालयीन अधिक्षक	कार्यालयीन अधिक्षक म्हणून असलेली सर्व कर्तव्य पार पाडणे.	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	
०२	वरिष्ठ सहाय्यक	प्रशासकीय कामकाज सुरळीत पार पाडणे व इतर कर्तव्ये	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	
०३	आरोग्य परिचारिका	आरोग्य संदर्भात जनजागृती व इतर अनुषंगिक कर्तव्ये	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	
०४	लघुलेखक	लघुलेखन घेणे, टंकलेखन करणे व इतर अनुषंगिक कर्तव्ये	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	
०५	दंतस्वास्थ्य तंत्र	रुग्णांना व नातेवाईकांना मार्गदर्शन व मदत करणे	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	
०६	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	रक्त, लघवी तपासणे व इतर तपासण्या, अहवाल व इतर	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	
०७	प्रयोगशाळा सहाय्यक	रक्त, लघवी तपासणे व इतर तपासण्या, अहवाल व इतर	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	
०८	लघुटंकलेखक	लघुलेखन घेणे, टंकलेखन करणे व इतर प्रशासकीय कामकाज	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	
०९	वरिष्ठ लिपिक	प्रशासकीय कामकाज, टंकलेखन, वरिष्ठांनी सांगितलेली कामे.	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	
१०	कनिष्ठ लिपिक	प्रशासकीय कामकाज, टंकलेखन, वरिष्ठांनी सांगितलेली कामे.	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	
११	क्ष-किरणतंत्रज्ञ	रुग्णांचे क्ष-किरण काढणे, नोंद घेणे व इतर अनुषंगिक कामे	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	
१२	दंत तंत्रज्ञ	दंत रुग्णांवर उपचार वरिष्ठांच्या आदेशाने व इतर.	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	
१३	छायाचित्रकार	विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरीता विविध छायाचित्रे काढणे व इतर	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	
१४	ग्रंथपाल	संपुर्ण ग्रंथालय नियोजन व कामकाज	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	
१५	सहाय्यक ग्रंथपाल	ग्रंथपाल यांना त्यांच्या कामांत मदत, ग्रंथालयाशी संबंधी इतर	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	

१६	ग्रंथालय परिचर	ग्रंथालयात विद्यार्थ्यांना पुस्तके देवाण-घेवाण व इतर कामे.	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	
१७	विजतंत्री	महाविद्यालयीन विद्युत विभागाशी निगडीत सर्व कामे पार पाडणे.	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	
१८	सुतार	महाविद्यालयीन सुतार विभागाशी निगडीत सर्व कामे पार पाडणे.	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	

वर्ग-४ कर्मचारी				
अ. क्र	पदनाम वर्ग १ व वर्ग २	कर्तव्य	कोणता कायदा/नियम/शासन निर्णय/परिपत्रका नुसार	अभिप्राय
०१	शिपाई	कार्यालयात, विभागात व इतर ठिकाणी शिपायाची सर्व कामे करणे	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	
०२	सफाईगार नि सेवक	विभागांमधील प्रयोगशाळेत साफसफाई व सांगितलेली कामे	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	
०३	प्रयोगशाळा सेवक	विभागांमधील प्रयोगशाळेत साफसफाई व सांगितलेली कामे	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	
०४	माळी	सर्व विभागामध्ये वृक्षारोपन, निगा, व इतर अनुषंगिक कामे	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	
०५	स्वच्छक	सर्व प्रकारची स्वच्छतेची कामे करणे	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	
०६	पहारेकरी	सर्व विभागांवर आदेशित केल्याप्रमाणे पहारा देणे व इतर	म. ना. सेवा (नियम) १९८१ नुसार.	

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

कलम ४ (१) (ब) (iii)

निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदायित्व निश्चित करून कार्यपध्दतीचे प्रकाशन (कामाचा प्रकार/नाव)

अ.क्र.	कामाचे स्वरूप	कालावधी दिवस	कामासाठी जबाबदार अधिकारी	अभिप्राय
०१	अध्यापकांच्या / अशैक्षणिक पदावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे प्रस्ताव संचालनालयास सादर करणे	सर्व साधारण बाब ७ दिवसांत तात्काळ बाबींचा निपटारा त्वरीत करणे व इतर विषय विहित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे	प्रशासकीय अधिकारी	--
०२	तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी वर्ग ३ आणि वर्ग ४ च्या नियुक्त्या करणे	--	--	--
०३	सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्व प्रकारचे प्रशासकीय कामकाज करणे	--	--	--
०४	कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करणे	--	--	--
०५	१) कर्मचाऱ्यांना मराठी हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होण्यातून सूट देणे	--	--	--
०६	कर्मचाऱ्यांच्या स्थानिक चौकशा करणे	--	--	--
०७	कार्यालय -साधे पत्र अर्धशासकीय पत्र विधानसभा तारांकित प्रश्न फॅक्स द्वारे प्राप्त पत्र संपूर्ण संस्थेची माहिती	सात दिवसात निपटारा करणे तीन दिवसात निपटारा करणे समदिवशी निपटारा करणे समदिवशी निपटारा करणे किंवा दुसऱ्या दिवशी निपटारा करणे सात दिवसात निपटारा करणे	संबंधित विषयाचे लिपिक वर्ग	--

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५  
कलम ४ (१) (ब) (अ) नमुना (अ)  
नमुन्यामध्ये कामाचे प्रकटीकरण संघटनाचे लक्ष (वार्षिक)

अ.क्र.	काम / कार्य	कामाचे प्रमाण	आर्थिक लक्ष	अभिप्राय
०१				--
०२				
०३				
०४				
०५	लागु नाही.	लागु नाही.	लागु नाही.	
०६				
०७				
०८				
०९				
१०				
११				

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

**कलम ४ (१) (ब) (iv) नमुना (ब)**

**कामाची कालमर्यादा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव येथील कामपूर्ण होणेसाठी.**

प्रत्येक कामाची कालमर्यादा १) सर्वसाधारण टपाल ७ दिवसात २) तात्काळ बाबीचा निपटारा त्वरीत करणे.

अ.क्र.	काम / कार्य	दिवस / तास पूर्ण करण्यासाठी	जबाबदार अधिकारी	तक्रार निवारण अधिकारी
०१	अध्यापकांच्या / अशैक्षणिक पदावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे प्रस्ताव संचालनालयास सादर करणे	सर्व साधारण बाब ७ दिवसांत तात्काळ बाबींचा निपटारा त्वरीत करणे व इतर विषय विहित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे	प्रशासकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव.	अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव.
०२	तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी वर्ग ३ आणि वर्ग ४ च्या नियुक्त्या करणे			
०३	सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्व प्रकारचे प्रशासकीय कामकाज करणे			
०४	कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करणे			
०५	१) कर्मचाऱ्यांना मराठी हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होण्यातून सूट देणे			
०६	२) कर्मचाऱ्यांच्या स्थानिक चौकशा करणे			
०७	कार्यालय -साधे पत्र अर्धशासकीय पत्र विधानसभा तारांकित प्रश्न फॅक्स द्वारे प्राप्त पत्र संपूर्ण संस्थेची माहिती	सात दिवसात निपटारा करणे तीन दिवसात निपटारा करणे समदिवशी निपटारा करणे सम/दुसऱ्या दिवशी निपटारा करणे सात दिवसात निपटारा करणे	प्रशासकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव.	अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

कलम ४ (१) (ब) (v) नमुना (अ)

**कामाची कालमर्यादा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव येथील कामपूर्ण होणेसाठी.**

प्रत्येक कामाची कालमर्यादा १) सर्वसाधारण टपाल ७ दिवसात २) तात्काळ बाबीचा निपटारा त्वरीत करणे.

अ.क्र.	सूचना प्रकार नुसार दिलेले विषय	नियम क्रमांक व वर्ष	अभिप्राय (असल्यास)
०१	मा अधिष्ठाता यांच्या आदेशानुसार व सूचनेनुसार दिलेले विषय.	म.ना.से. नियम १९८१	मा. संचालक, संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग व मंत्रालयीन इतर विभाग, महाराष्ट्र राज्य, शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियम / अधिनियम शासन निर्णय व परिपत्रकानुसार.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

कलम ४ (१) (ब) (v) नमुना (ब)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव येथील कामाशी संबंधित शासन निर्णय

अ.क्र.	शासन निर्णयानुसार दिलेले विषय	शासन निर्णय क्रमांक व तारिख	अभिप्राय (असल्यास)
०१	रजा नियम	महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१	
०२	भविष्यनिर्वाह निधी नियम	महाराष्ट्र सर्वसाधारण भ.नि. नियम १९८८	
०३	रुग्णालयीन प्रशासन	नियम पुस्तिका खंड एक १९८१	
०४	शिस्त व अपिल नियम	नियम १९७९	
०५	निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण	म.ना.से. १९८४	
०६	निवृत्तीवेतन	म.ना.से. १९८२	
०७	वेतन नियम	मनासे १९८१	
०८	सेवेच्या सर्वसाधारण शर्ती	मनासे नियम १९८१	
०९	पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने	मनासे नियम १९८१	

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.



माहिती अधिकार अधिनियम, २००५

कलम ४ (१) (ब) (v) नमुना (क)

**शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव येथील कामाशी संबंधित परिपत्रके**

अ.क्र.	शासकीय पत्रकानुसार दिलेले विषय	परिपत्रक क्रमांक व तारिख	अभिप्राय (असल्यास)
०१	अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेबाबत.	सार्वजनिक आरोग्य विभाग परिपत्रक क्र.ओडीओ-१६८८/सीआर-१६३/८८/ आस्थापना, मंत्रालय, मुंबई दिनांक ०९ डिसेंबर, १९९१ व दिनांक २९/०९/१९९२	
०२	कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उशीरा उपस्थितीची तपासणी.	वै.शि. व औ. द्रव्ये विभाग परिपत्रक क्र.इएसटी-३०९२/२५८/९२/आस्थापना, मंत्रालय, मुंबई दि. १३/११/९२.	
०३	सेवा पुस्तकाची दुसरी प्रत सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विनामुल्य देण्याबाबत.	वित्त विभाग, परिपत्रक क्र.सेवापु-१०९७/प्र.क्र.१०/९७/सेवा-६, मंत्रालय, मुंबई दिनांक ११/११/१९९७	

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

कलम ४ (१) (ब) (v) नमुना (ड)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव येथील कामाशी संबंधित कार्यालयीन आदेश / धोरणात्मक परिपत्रके

अ.क्र.	विषय	क्रमांक व तारिख	अभिप्राय (असल्यास)
०१	निरंक		
०२			
०३			

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

कलम ४ (१) (ब) (v) नमुना (क)

**शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव या कार्यालयातील दस्तऐवजांची वर्गवारी**

अ.क्र.	विषय	दस्त ऐवजांचा प्रकार/नस्ती/ मस्टर /नोंद पुस्तक, व्हाऊचर इ.	प्रमुख बाबींचा तपशिलवार	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
०१	शासन निर्णय	अ	शासन निर्णय	कायम
०२	सेवा पुस्तके - वर्ग १ ते ४ सर्व अधिकारी व कर्मचारी	अ	सेवा पुस्तके - वर्ग १ ते ४ सर्व अधिकारी व कर्मचारी	कायम
०३	वर्ग १ ते ४ सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वैयक्तिक नस्त्या	ब	वर्ग १ ते ४ सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वैयक्तिक नस्त्या	कायम
०४	न्यायालयीन प्रकरणासंबंधी नस्त्या	ब	न्यायालयीन प्रकरणासंबंधी नस्त्या	कायम
०५	सर्व वर्गांची वेतन देयके	ब	सर्व वर्गांची वेतन देयके	कायम
०६	सेवानिवृत्ती विषयक कागदपत्रे	ब	सेवानिवृत्ती विषयक कागदपत्रे	२५ वर्षे
०७	आकस्मिक खर्चाची नोंदवही	क	आकस्मिक खर्चाची नोंदवही	०५ वर्षे
०८	सविस्तर अर्थसंकल्पिय अंदाज	क	सविस्तर अर्थसंकल्पिय अंदाज	०५ वर्षे
०९	सेवा पुस्तके (मृत्युनंतर किंवा निवृत्तीनंतर)	क	सेवा पुस्तके (मृत्युनंतर किंवा निवृत्तीनंतर)	०५ वर्षे
१०	इतर सेवा निवृत्ती विषयक कागदपत्रे (सेवानिवृत्ती नंतर)	क	इतर सेवा निवृत्ती विषयक कागदपत्रे (सेवानिवृत्ती नंतर)	०५ वर्षे
११	सेवानिवृत्ती वेतन धारकांचे विवरणपत्रे	क	सेवानिवृत्ती वेतन धारकांचे विवरणपत्रे	०५ वर्षे
१२	इतर कर्मचाऱ्यांची वेतन देयके व पावत्या	क	इतर कर्मचाऱ्यांची वेतन देयके व पावत्या	०५ वर्षे
१३	शासन सेवार्थ मुद्राकांचे हिशोब	क	शासन सेवार्थ मुद्राकांचे हिशोब	०५ वर्षे
१४	जडसंग्रह नोंदवही (अगोदरचे रजि. पूर्ण	क	जडसंग्रह नोंदवही (अगोदरचे रजि. पूर्ण	०५ वर्षे

	भरल्यानंतर त्यातील नोंदी तपासणी करुन नवीन रजिस्टर मध्ये नोंदी करणे)		भरल्यानंतर त्यातील नोंदी तपासणी करुन नवीन रजिस्टर मध्ये नोंदी करणे)	
१५	वस्तू निर्लेखनाबाबतचा पत्रव्यवहार	क	वस्तू निर्लेखनाबाबतचा पत्रव्यवहार	०५ वर्षे
१६	बिलासोबत न पाठविलेली प्रमाणके	क	बिलासोबत न पाठविलेली प्रमाणके	०५ वर्षे
१७	अग्रीम मंजूरी आदेश	क	अग्रीम मंजूरी आदेश	०५ वर्षे
१८	सेवानिवृत्ती वेतन मंजूरीचे आदेश व त्या संबंधिचे कागदपत्रे	क	सेवानिवृत्ती वेतन मंजूरीचे आदेश व त्या संबंधिचे कागदपत्रे	०५ वर्षे
१९	रजेबाबतचे आदेश	क	रजेबाबतचे आदेश	०५ वर्षे
२०	प्रवास भत्ता देयके व पावत्या	क	प्रवास भत्ता देयके व पावत्या	०५ वर्षे
२१	रजा लेखा	क	रजा लेखा	०३ वर्षे
२२	मासिक खर्चाची विवरणपत्रे	क	मासिक खर्चाची विवरणपत्रे	०२ वर्षे
२३	जडसंग्रह वस्तू खरेदी व त्यांची मंजूरी इ. बाबतचा पत्रव्यवहार	ड	जडसंग्रह वस्तू खरेदी व त्यांची मंजूरी इ. बाबतचा पत्रव्यवहार	०१ वर्षे
२४	अंतिम वेतन प्रमाणपत्र	ड	अंतिम वेतन प्रमाणपत्र	०१ वर्षे
२५	किरकोळ रजा नोंदवही	ड	किरकोळ रजा नोंदवही	०१ वर्षे

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

कलम ४ (१) (ब) (vii)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव या कार्यालयातील परिणामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्लामसलत करण्याची व्यवस्था

अ.क्र.	सल्ला मसलतीचा विषय	कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन	कोणत्या अधिनियमा/ नियमा/ परिपत्रकाद्वारे	अभिप्राय (असल्यास)
०१	---	---	---	---

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५  
कलम ४ (१) (ब) (viii) नमुना (अ)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव या कार्यालयाच्या समितीची यादी प्रकाशित करणे

अ. क्र.	समितीचे नाव	समितीचे सदस्य	समितीचे उद्दिष्टे	किती वेळा घेण्यात येते.	सभा जन सामान्यां साठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
०१	यंत्रसामुग्री उपकरणे खरेदी समिती	डॉ. शिल्पा वसंतराव दोमकुंडवार, अधिष्ठाता -- अध्यक्ष डॉ. चारुशिला शेषराव हलगरकर, सह. प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र - सदस्य डॉ. लगदीर लालासाहेब गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, जनऔषधवैद्यकशास्त्र - सदस्य डॉ. सतीश वसंतराव तांदळे, सहा. प्राध्यापक, शरीरविकृतीशास्त्र-- सदस्य डॉ. उदयकुमार देविदासराव पाध्ये, प्रशासकीय अधिकारी- सदस्य सचिव.	शासकीय वैद्यकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव करीता विविध प्रकारची यंत्रसामुग्री खरेदी बाबत कार्यवाहीकरीता	आवश्यक त्या वेळी	---	होय.
०२	केमिकल्स, ग्लासवेअर्स, समिती भांडार-अ	डॉ. शिल्पा वसंतराव दोमकुंडवार, अधिष्ठाता -- अध्यक्ष डॉ. चारुशिला शेषराव हलगरकर, सह. प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र - सदस्य डॉ. अब्दुल मुबशीर अब्दुल माजिद सिद्दिकी, सहयोगी प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र - सदस्य डॉ. उदयकुमार देविदासराव पाध्ये, प्रशासकीय अधिकारी- सदस्य सचिव.	शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव करीता विविध केमिकल्स, ग्लासवेअर इ. खरेदी बाबत कार्यवाहीकरीता	आवश्यक त्या वेळी	---	होय.

०२	सर्जिकल स्टोअर व पुरवठा समिती	डॉ. रोहन शशिकांत खैराटकर, सहयोगी प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र -अध्यक्ष.	शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव करीता विविध केमिकल्स, ग्लासवेअर इ. खरेदी बाबत कार्यवाहीकरीता	आवश्यक त्या वेळी	---	होय.
		डॉ. सोनाली सतिश देशपांडे, सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र - सदस्य				
		डॉ. तानाजी लाकाळ, वैद्यकीय अधीक्षक तथा अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, शा.वै.म.व रु.धाराशिव - सदस्य.				
		श्री. संजय हरीभाऊ मगर, मुख्यप्रशासकीय अधिकारी, शा.वै.म.धाराशिव- सदस्य				
		डॉ. उदयकुमार देविदासराव पाध्ये, प्रशासकीय अधिकारी (महाविद्यालय / रुग्णालय), सदस्य				
०३	तांत्रिक समिती	डॉ. शिल्पा वसंतराव दोमकुंडवार, अधिष्ठाता -- अध्यक्ष	वरील प्रमाणे	आवश्यक त्या वेळी	---	होय.
		डॉ. चारुशिला शेषराव हलगरकर, सह.प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र - सदस्य				
		डॉ. लगदीर लालासाहेब गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, जनऔषधवैद्यकशास्त्र - सदस्य				
		डॉ. सतीश वसंतराव तांदळे, सहा. प्राध्यापक, शरीरविकृतीशास्त्र-सदस्य				
		डॉ. उदयकुमार देविदासराव पाध्ये, प्रशासकीय अधिकारी (महाविद्यालय / रुग्णालय), सदस्य				
०४	ग्रंथालय समिती	डॉ. महेंद्रकुमार गजानन धाबे, प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र, अध्यक्ष	शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ग्रंथालयातील विविध अडीअडचणी सोडविण्याकरीता तसेच ग्रंथालयाच्या विकासाकरीता	आवश्यक त्या वेळी	---	होय.
		डॉ. अब्दुल मुबशीर अब्दुल माजिद सिद्दिकी, सहयोगी प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र-सदस्य.				
		डॉ. सुवर्णा आनंदवाडीकर, सहायक प्राध्यापक, शरीररचनाशास्त्र- सदस्य.				
		श्री. संजय हरीभाऊ मगर, मुख्यप्रशासकीय अधिकारी, शा.वै.म.धाराशिव- सदस्य सचिव.				
		ग्रंथपाल व सहाय्यक ग्रंथपाल - सदस्य.				

०५	अॅन्टी रॅर्गींग समिती	डॉ शिल्पा व. दोमकुंडवार, अधिष्ठाता, शा.वै.म.धाराशिव -अध्यक्ष	या महाविद्यालयात रॅर्गींग प्रतिबंधाकरीता	आवश्यक त्या वेळी	---	होय.
		डॉ. एस. मुंडेवाडी, सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र , सदस्य				
		श्री. निलेश खोलसे, ग्रंथपाल - शिक्षकेत्तर कर्मचारी - सदस्य				
		शेख शकील - पोलीस अॅडमिनीस्ट्रेटर- सदस्य.				
		कृष्णा चिट्टोडिया, सदस्य				
		दिनेश लडाने - सदस्य				
		तौफिक पठाण - सदस्य				
		श्री.चंद्रसेन देशमुख - स्थानिक प्रतिनिधी				
श्री. फिरोज पल्ला, युवा प्रतिनिधी.						
०६	निवासस्थान वाटप समिती	डॉ. तानाजी लाकाळ, वैद्यकीय अधिक्षक तथा अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, शा.वै.म.व रु. धाराशिव.- अध्यक्ष.	या महाविद्यालय व रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांना निवासस्थान वाटप करणे.	आवश्यक त्या वेळी	---	होय.
		डॉ. योगेश पांडुरंग गालफाडे, सहाय्यक प्राध्यापक, शरीररचनाशास्त्र- सदस्य				
		डॉ मोहन राऊत, सहाय्यक प्राध्यापक, जनऔषधवैद्यकशास्त्र - सदस्य.				
		श्री. संजय हरीभाऊ मगर, मु.प्र.अ. - सदस्य.				
		श्रीमती गोरे, अधिसेविका, जिल्हा रुग्णालय, सदस्य				
		निवासस्थान लिपीक महाविद्यालय व रुग्णालय विभाग- सदस्य				
निवासस्थान लिपीक, जिल्हा रुग्णालय, धाराशिव - सदस्य						
०७	एम. ई. टी. सेल समिती	डॉ.शिल्पा वसंतराव दोमकुंडवार, अधिष्ठाता, शा.वै.म.व रु.धाराशिव- अध्यक्ष	या शासकीय संस्थेतील एमईटी प्रवेश प्रक्रियेबाबतची कामे.	आवश्यक त्या वेळी	---	होय.
		डॉ. एस.ए. मुंडेवाडी, सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र, शावैम धाराशिव- सदस्य.				
		डॉ. पुष्पा ई. अग्रवाल, प्राध्यापक, बधिरीकरणशास्त्र,शावैम धाराशिव-सदस्य.				
		डॉ. मोनिका युनाती, सह.प्राध्या.शरीरक्रियाशास्त्र, शावैम धाराशिव- सदस्य.				
		डॉ. अब्दुल मुबशीर अ.माजिद सिद्दिकी, सह.प्राध्या. जीवरसायनशास्त्र, सदस्य				
		डॉ. निलिमा ज.गुप्ता, सहा. प्राध्या., जीवरसायनशास्त्र, सदस्य.				



		डॉ. विश्वजीत गो. पवार, प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र - सदस्य.				
		डॉ. चारुशिला शे. हलगरकर, सह.प्राध्या. सुक्ष्मजीवशास्त्र -सदस्य				
		डॉ. चेतन राजपुत, सहा.प्राध्या.शरीरक्रियाशास्त्र - सदस्य.				
		डॉ. विजयालक्ष्मी गवरे, सहा.प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र -सदस्य.				
		डॉ. मोहन महादेव राऊत, सहा.प्राध्या.जनऔषधवैद्यकशास्त्र- सदस्य.				
		डॉ. योगेश पांडुरंग गालफाडे, सहा.प्राध्या.शरीररचनाशास्त्र - सदस्य.				
		डॉ अजित माणिकराव डिकले, सहा.प्राध्या.शल्यचिकित्साशास्त्र- सदस्य.				
०८	सी.सी.टी.व्ही. कमिटी	डॉ सचिन तांदळे, सहाय्यक प्राध्यापक, शरीरविकृतीशास्त्र- अध्यक्ष	या शासकीय संस्थेतील सी.सी.टी.व्ही. कमिटी ची कामकाज करून घेणे.	आवश्यक त्या वेळी	---	होय.
		डॉ. पवन महाजन, वरीष्ठ निवासी, नेत्रचिकित्साशास्त्र- सदस्य				
		श्री. नागु बनसोडे, सहाय्यक ग्रंथपाल, सदस्य				
		श्री ज्ञानेश्वर शेटे, स्वच्छता निरीक्षक, सदस्य				
		श्री. अभिजित लांडगे, कलाकार, सदस्य.				
०९	औषधी खरेदी समिती	डॉ. उज्वला प्र.गवळी, सहयोगी प्राध्यापक, औषधशास्त्र- अध्यक्ष.	या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथील रुग्णहिताच्या दृष्टीने कामकाज करून घेणे	आवश्यक त्या वेळी	---	होय.
		डॉ. सोनाली देशपांडे, सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोगशास्त्र - सदस्य				
		डॉ तानाजी लाकाळ, वैद्यकीय अधीक्षक तथा अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक - सदस्य.				
		श्री. संजय मगर, मुख्य प्रशासकीय अधिकारी, शावैम धाराशिव - सदस्य.				
		डॉ. उदयकुमार दे. पाध्ये, प्रशासकीय अधिकारी- सदस्य.				
		श्रीमती सुमित्रा गोरे, अधिसेविका, शा.वै.म.व रु. धाराशिव - सदस्य.				

०७	ऑक्सीजन खरेदी समिती	डॉ. पुष्पा ई. अग्रवाल, प्राध्यापक, बधिरीकरणशास्त्र, शावैम धाराशिव -अध्यक्ष	या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथील रुग्णहिताच्या दृष्टीने कामकाज करून घेणे	आवश्यक त्या वेळी	---	होय.
		डॉ. सोनाली देशपांडे, सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोगशास्त्र- सदस्य.				
		डॉ. तानाजी लाकाळ, वैद्यकीय अधीक्षक तथा अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, शावैम व रु. धाराशिव - सदस्य.				
		श्री. संजय मगर, मुख्य प्रशासकीय अधिकारी, शावैम धाराशिव- सदस्य.				
		डॉ उदयकुमार देविदासराव पाध्ये, (महाविद्यालय व रुग्णालय) प्रशासकीय अधिकारी, सदस्य.				
		श्रीमती. सुमित्रा गोरे, अधिसेविका, शावैम व रु. धाराशिव- सदस्य.				
०८	महिला तक्रार निवारण समिती	डॉ. चारुशिला शेषराव हलगरकर, सहयोगी प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र, शावैम धाराशिव - अध्यक्ष.	या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथील महिला कर्मचारी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कामकाज करून घेणे	आवश्यक त्या वेळी	---	होय.
		डॉ. तानाजी लाकाळ, वैद्यकीय अधीक्षक तथा अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, शावैम व रु धाराशिव - सदस्य.				
		डॉ. अनुजा कंदले, सहाय्यक प्राध्यापक, नेत्रचिकित्साशास्त्र, शावैम धाराशिव-सदस्य.				
		डॉ. गणेश ताठे, सहाय्यक प्राध्यापक, जनऔषधवैद्यकशास्त्र, शावैम धाराशिव-सदस्य.				
		डॉ. उदयकुमार दे. पाध्ये, प्रशासकीय अधिकारी, शावैम धाराशिव- सदस्य सचिव.				
		श्रीमती. सुमित्रा गोरे, अधिसेविका, शावैम व रु. धाराशिव- सदस्य.				
		अॅड रेणुका शेठे, विधी सल्लागार, एनआरएचएम, रुग्णालय विभाग, सदस्य.				
		श्री. सचिन सातदिवे, समाजसेवा अधीक्षक, शावैम धाराशिव - सदस्य.				

०९	नैतिक समिती (Ethical Committee)	डॉ. अभय शहापुरकर, अध्यक्ष	या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथील महाविद्यालयीन व रुग्णहिताच्या दृष्टीने कामकाज करून घेणे	आवश्यक त्या वेळी	---	होय.
		डॉ. चारुशिला शेषराव हलगरकर, सहयोगी प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र, शावैम धाराशिव - सदस्य सचिव.				
		डॉ उज्वला गवळी, सहयोगी प्राध्यापक, औषधशास्त्र, सदस्य				
		डॉ शपिक मुंडेवाडी, सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र, सदस्य				
		डॉ प्रविण डुमने, सहाय्यक प्राध्यापक, क्षयरोग व उरोरोगशास्त्र, सदस्य				
		डॉ अजित डिकले, सहाय्यक प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र, सदस्य				
		डॉ लगदिर गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, जनऔषधवैद्यकशास्त्र, सदस्य				
		अॅड रेणुका शेठे, विधी सल्लागार, रुग्णालय विभाग, सदस्य,				
		श्री. नवनाथ सरवदे, सामाजिक कार्यकर्ता, सदस्य.				
		श्री. दौलत निपाणीकर, सामान्य कार्यकर्ता.- सदस्य.				
१०	किरकोळ स्टेशनरी व इतर साहित्य खरेदी समिती	डॉ. शिल्पा व. दोमकुंडवार, अधिष्ठाता, शा.वै.म.धाराशिव - अध्यक्ष.	या संस्थेतील किरकोळ स्टेशनरी व इतर साहित्य खरेदी ची कामे	आवश्यक त्या वेळी	---	होय.
		डॉ. एस.ए. मुंडेवाडी, सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र, - सदस्य				
		डॉ. चारुशिला शेषराव हलगरकर, सहयोगी प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र, शावैम धाराशिव & सदस्य.				
		डॉ. गणेश ताठे, सहाय्यक प्राध्यापक, जनऔषधवैद्यकशास्त्र, शावैम धाराशिव- सदस्य.				
		डॉ. उदयकुमार दे. पाध्ये, प्रशासकीय अधिकारी, शावैम धाराशिव- सदस्य सचिव.				

महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना समिती

अ.क्र.	अध्यापकाचे वर्गाचे नाव	पदनाम व विभाग	समितीमधील पदनाम
१.	डॉ. शिल्पा व दोमकुंडवार	अधिष्ठाता	अध्यक्ष

२.	डॉ. दयानंद चौरे	सर्जन	सदस्य
३.	डॉ. प्रविण डुमणे	फिजीशियन	सदस्य
४.	डॉ. उदयकुमार पाध्ये	संबंधित संस्थेचे प्रशासकीय अधिकारी	सदस्य सचिव
५.	श्री.प्रकाश मोरे	बांधकाम / विद्युत विषय कामांच्या अनुषंगाने संबंधित संस्थेतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता दर्जाचे वा त्याने नेमलेला राजपत्रित अभियंता	सदस्य
६.	डॉ.तानाजी लाकाळ	वैद्यकीय अधिक्षक	सदस्य
७.	डॉ. दत्ता चौरे	वैद्यकीय अधिकारी	सदस्य
<b>महिला तक्रार निवारण समिती</b>			
१.	डॉ. चारुशिला शेषराव हलगरकर,	सहयोगी प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र, शावैम धाराशिव	अध्यक्ष
२.	डॉ. तानाजी लाकाळ	वैद्यकीय अधिक्षक तथा अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, शावैम व रु धाराशिव	सदस्य
३.	डॉ. अनुजा कंदले	सहाय्यक प्राध्यापक, नेत्रचिकित्साशास्त्र शावैम धाराशिव	सदस्य
४.	डॉ. गणेश ताठे	सहाय्यक प्राध्यापक, जनऔषधवैद्यकशास्त्र, शावैम धाराशिव	सदस्य
५.	डॉ. उदयकुमार दे. पाध्ये	प्रशासकीय अधिकारी, शावैम धाराशिव	सदस्य सचिव
६.	श्रीमती. सुमित्रा गोरे,	अधिसेविका शावैम व रु. धाराशिव.	सदस्य
७.	अॅड रेणुका शेटे	विधी सल्लागार, एनआरएचएम, रुग्णालय विभाग	सदस्य
८.	श्री. सचिन सातदिवे	समाजसेवा अधिक्षक, शावैम धाराशिव	सदस्य
<b>Anti- Ragging Committee</b>			
१.	Dr. Shilpa Domkundwar	Head of the Institution	
२.	Dr. S.A. Mundewadi	Representatives of faculty Members	
३.	Dinesh Ladane	Representatives of Student belonging to the freshers category	
४.	Nil	Representatives of Senior student	

५.	Taufeeq pathan	Representatives of	
६.	Madhukar Dahiphale	Representatives of Nonteaching Staff	
७.	Mr. Usman Shaikh	Representatives of Civil & police Administration	
८.	Mr. Chandrasen Deshmukh	Representatives of local media	
९.	Mr. Firoz Palla	Non Government Organization involved in youth activities	
PHARACOVIGILANCE COMMITTEE			
१.	Dr. U.P. Gawali	Chairman	
२.	Dr. Rajshekhar Mengule	Member	
३.	Dr. Dayanand D. Choure	Member	
४.	Dr. Balaji Bharate	Member	
५.	Dr. Satish V. Tandale	Member	
६.	Dr. Ganesh. L. Khandarkar	Member	
७.	Dr. Ashivini G. Somware	Member	
८.	Dr. Kiran V. Deshmukh	Member	
Details of Institutional Ethical Committee			
A) Details of Institutional Ethical Committee			
१.	Dr. Abhay Shahapurkar	Chairman	
२.	Dr. Charushila halgarkar	Secretary	
३.	Dr. U.P.Gawali	Member	
४.	Dr. S.A. Mundewadi	Basic Medical Scientist	
५.	Dr. Pravin Dhumane	Clinician	
६.	Dr. Ajit Dikale	Basic Medical Scientist	
७.	Dr. Lalasaheb Lagdir Gaikawad	Member	
८.	Renuka Dnyaneshwar Shete	Legal Expert	
९.	Navnath Prabhu Sarwade	Social worker	
१०.	Daulat Chndrakant Nipanikar	Lay Person	

DETAIL OF MEDICAL EDUCATION UNIT			
१.	Dr. Shilpa Domkundwar	Head of the Institution	
२.	Dr. S.A. Mundewadi	Meu co- Ordinator	
Members			
१.	Dr. Vishwjeet Pawar	Member	
२.	Dr. Charushila halgarkar	Member	
३.	Dr. Pushpa Agrawal	Member	
४.	Dr. Mohan M. Raut	Member	
५.	Dr. Nilima Gupta	Member	
६.	Dr.Khiste Jayashri	Member	
७.	Dr. Yogesh Galphde	Member	
८.	Dr.Sachin Giri	Member	
DETAILS OF CURRICULUM COMMITTEE (CC) MEMBERS			
१.	Dr. Shilpa V.Domkundwar	Head of the Institution	
२.	Dr.Suwarna Anand Wadikar	Assistant Professor Dept.of Anatomy	
३.	Dr.Hemlata Gorakh Rokade	Associate Professor Dept. of Community Health Medicine	
४.	Dr. Sourabh Suhas Patil	Assistant Professor	
५.	Dr.Sonali Satish Deshpande	Associate Professor Dept. of OBGY	
६.	Dr.Pravin Dumne	Assistant Professor	
७.	Dr.Dayanand Dattatraya choure	Assistant Professor	
८.	Dr. S.A. Mundewadi	MEU Co- Ordinator Associate Professor	
९.	Pathan Ayesha Taufiqkhan	Student Rep.	
<u>न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा करणेसाठी गठीत समिती</u>			
अ.क्र	अधिकार्याचे नाव	पदनाम व विभाग	समितीतील पदनाम
१	श्री.संजय मगर	मुख्य प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय कार्यालय	अध्यक्ष
२	डॉ. उदयकुमार पाध्ये	प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय कार्यालय	सदस्य सचिव

३	डॉ. विश्वजीत गो.पवार	प्राध्यापक व विभाग प्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र विभाग	सदस्य
४	डॉ.मोहन म. राहुत	सहा.प्राध्यापक,जन-औषधवैद्यकशास्त्र विभाग	सदस्य
५	डॉ. मुबशीर अब्दुलमाजिद सिद्दीकी	सहयोगी प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र	सदस्य
६	श्री खय्युम सय्यद मुनिर	समाजसेवा अधीक्षक,(वैद्यकीय) जन-औषधवैद्यकशास्त्र विभाग	सदस्य
७	श्री. संजय श्रीधरराव कुलकर्णी	कार्यालयीन अधीक्षक (प्रभारी)	सदस्य

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

कलम ४ (१) (ब) (vii) नमुना - (ब)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव या कार्यालयाच्या अधिसभांची यादी प्रकाशित करणे.

अ.क्र.	अधिसभेचे नाव	सभेचे सदस्य	सभेचे उद्दिष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
०१	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक

अधिष्ठाता,

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव.



माहिती अधिकार अधिनियम, २००५

कलम ४ (१) (ब) (viii) नमुना - (क)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव या कार्यालयाच्या परिषदांची यादी प्रकाशित करणे.

अ.क्र.	परिषदेचे नाव	परिषदेचे सदस्य	परिषदेचे उद्दिष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
०१	महाविद्यालयीन परिषद	महाविद्यालयातील सर्व विभागांचे प्रमुख, रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी (रुग्णालय/ महाविद्यालय), अधिसेविका	महाविद्यालयातील विविध विभागांतील अडीअडचणी सोडविणे	दर आठवड्याला	नाही	उपलब्ध

अधिष्ठाता,

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

कलम ४ (१) (ब) (viii) नमुना - (ड)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव या कार्यालयाच्या कोणत्याही संस्थेची यादी प्रकाशित करणे.

अ.क्र.	संस्थेचे नाव	संस्थेचे सदस्य	संस्थेचे उद्दिष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
०१	---	---	---	---	---	---

टिप : संबंधित नाही.

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव.

कलम ४ (१) (ब) (ix)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव या कार्यालयातील येथील वर्ग १ ते ४ अधिकारी / कर्मचाऱ्याची यादी

वर्ग १ व २

अ.क्र.	अधिकारी/डॉक्टर यांचे नाव	पदाचे नाव	वर्ग	रुजू झाल्याचा दिनांक	संपर्कासाठी दुरध्वनी/ई-मेल/फॅक्स	अभिप्राय
१	डॉ. शिल्पा वसंतराव दोमकुंडवार	अधिष्ठाता	वर्ग १	२२/११/२०२२	०२४७२-२९७४४०	
२	डॉ. महेंद्रकुमार गजानन धाबे	प्राध्यापक	वर्ग १	२४/०२/२०२३	Email id:-	
३	डॉ. विश्वजीत गोविंदराव पवार	प्राध्यापक	वर्ग १	१२/०२/२०२४	deangmcosmanabad@gmail.com	
४	डॉ. पुष्पा ईश्वरदास अग्रवाल	प्राध्यापक	वर्ग १	१८/०८/२०२३		
५	डॉ. सुवर्णा व्यंकटराव आनंदवाडीकर	सहयोगी प्राध्यापक	वर्ग १	१२/१०/२०२४		
६	डॉ. शफीक अहमद अब्दुल वहाब मुंडेवाडी (प्रतिनियुक्तीने)	सहयोगी प्राध्यापक	वर्ग १	२८/०६/२०२२		
७	डॉ. मोनिका सुरेश युनाती	सहयोगी प्राध्यापक	वर्ग १	१०/०३/२०२३		
८	डॉ. अब्दुल मुबाशीर अब्दुल माजीद सिद्दीकी	सहयोगी प्राध्यापक	वर्ग १	१४-०३-२०२४		
९	डॉ. उज्वला प्रमोद गवळी	सहयोगी प्राध्यापक	वर्ग १	१४/०९/२०२२		
१०	डॉ. चारुशिला शेषेराव हलगरकर	सहयोगी प्राध्यापक	वर्ग १	२१/०३/२०२४		
११	डॉ. लगदीर लालासाहेब गायकवाड	सहयोगी प्राध्यापक	वर्ग १	१७-१०-२०२४		
१२	डॉ. रोहन शशिकांत खैराटकर	सहयोगी प्राध्यापक	वर्ग १	१८/०५/२०२३		
१३	डॉ. किरण विश्वनाथ तोडकरी	सहयोगी प्राध्यापक	वर्ग १	१५/१०/२०२४		

१४	डॉ. गणेश लक्ष्मण खंदारकर	सहयोगी प्राध्यापक	वर्ग १	१५/१०/२०२४	फोन क्र. ०२४७२-२९७४४० Email id:- deangmcosmanabad@gmail.com	
१५	डॉ. सोनाली सविश देशपांडे	सहयोगी प्राध्यापक	वर्ग १	२४/०७/२०२३		
१६	डॉ. योगेश पांडुरंग गालफाडे	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	१४/०२/२०२३		
१७	डॉ. चेतन लक्ष्मणसिंह राजपूत	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	२४/०५/२०२४		
१८	डॉ. विजयालक्ष्मी विश्वनाथ गवरे	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	०७/०६/२०२४		
१९	डॉ. संतोष माधव कायंदे (प्रतिनियुक्तीने)	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	०२/०१/२०२३		
२०	डॉ. निलिमा जवाहर गुप्ता	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	३१/०१/२०२३		
२१	डॉ. अंजुम अब्दुल करीम सय्यद	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	०८/०२/२०२३		
२२	डॉ. सतिश वसंत तांदळे	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	०१/०६/२०२४		
२३	डॉ. विवेक अरुण कोळगे (वि.नि.मं.)	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	२७/०७/२०२३		
२४	डॉ. ऋतुजा शिवाजी वायाळ (वि.नि.मं.)	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	०१/१०/२०२४		
२५	डॉ. मिलिंद संभाजी दवणे	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	१०/०६/२०२४		
२६	डॉ. तृप्ती हरिश्चंद्र मांडे	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	१३/०२/२०२३		
२७	डॉ. मोहन महादेव राऊत	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	२८/०७/२०२३		
२८	डॉ. स्वप्नील तानाजी सांगळे	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	३१/०५/२०२४		
२९	डॉ. गणेश रमेशराव ताठे	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	२१/०५/२०२४		
३०	डॉ. राजशेखर लक्ष्मणराव मेनगुले	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	२५/१०/२०२४		
३१	डॉ. शितल शिवाजी पिसाळ (वि.नि.मं.)	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	२१/०९/२०२३		
३२	डॉ. शुभम रामराव जमादार (वि.नि.मं.)	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	०१/१०/२०२४		

३३	डॉ. श्रीराम दत्तात्रय नरवडे (वि.नि.मं.)	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	०१/१०/२०२४	फोन क्र.०२४७२-२९७४४० Email id:- deangmcosmanabad@gmail.com
३४	डॉ. शाम संभाजी चौधरी	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	२७/०६/२०२४	
३५	डॉ. प्रवीण बाळासाहेब डुमणे	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	०९/०५/२०२४	
३६	डॉ. प्रशांत नंदकिशोर पाटील	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	०१/०२/२०२३	
३७	डॉ. दयानंद दत्तात्रय चौरे	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	२०/०३/२०२४	
३८	डॉ. स्वप्नील सुरेश उगले	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	१९/०७/२०२४	
३९	डॉ. अजित माणिकराव डिकले	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	३०/०७/२०२४	
४०	डॉ. बालाजी राम भराटे	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	२९/०५/२०२४	
४१	डॉ. अश्विनी गोविंदराव सोमवारे	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	०६/०६/२०२४	
४२	डॉ. दिप्ती सतिश नगराळे (वि.नि.मं.)	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	१४/०९/२०२२	
४३	डॉ. अश्विनी नारायण चौधरी	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	०१/०६/२०२४	
४४	डॉ. मेघा दिलीप काळे (वि.नि.मं.)	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	१६/०२/२०२४	
४५	डॉ. क्षितिजा कमलाकर बनसोडे (वि.नि.मं.)	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	०९/०५/२०२४	
४६	डॉ. सौरभ सुहास पाटील (वि.नि.मं.)	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	१६/०९/२०२३	
४७	डॉ. अनुजा अरुण कंदले	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	१०/०६/२०२४	
४८	डॉ. किरण वसंतराव देशमुख	सहाय्यक प्राध्यापक	वर्ग २	१३/०६/२०२४	
४९	डॉ. पवन महाजन	वरीष्ठ निवासी	वर्ग २	१०/०८/२०२२	
५०	डॉ. इंदूताई गणपत राठोड	वरीष्ठ निवासी	वर्ग २	०४/०७/२०२४	
५१	डॉ. प्रतिमा सुनिलकुमार चातरमल	वरीष्ठ निवासी	वर्ग २	०४/०७/२०२४	
५२	डॉ. नागेशनाथ बळीराम वाघमारे	वरीष्ठ निवासी	वर्ग २	०९/०५/२०२३	
५३	डॉ. भावना दत्तात्रय परणे	वरीष्ठ निवासी	वर्ग २	०७/०३/२०२४	

५४	डॉ. अश्विनी धोडिराम कदम (वि.नि.मं.)	वरीष्ठ निवासी	वर्ग २	०८/०३/२०२३	फोन क्रमांक०२४७२-२९७४४० Email id:- deangmcosmanabad@gmail.com
५५	डॉ. श्रध्दा यलप्पा कोलेवाड वि.नि.मं.)	वरीष्ठ निवासी	वर्ग २	०३/०७/२०२४	
५६	डॉ. विजय व्यंकटराव वाघमोडे (वि.नि.मं.)	वरीष्ठ निवासी	वर्ग २	०४/०७/२०२४	
५७	डॉ. दिपक श्रीहरी निबोरकर (वि.नि.मं.)	वरीष्ठ निवासी	वर्ग २	२९/०३/२०२३	
५८	डॉ. श्रीराम श्रीमंत भोसले (वि.नि.मं.)	वरीष्ठ निवासी	वर्ग २	१५/१२/२०२३	
५९	डॉ. आकाश अकुंश भाकरे	वरीष्ठ निवासी	वर्ग २	२९/०८/२०२३	
६०	डॉ. दस्तगीर नवीलाल शेख	वरीष्ठ निवासी	वर्ग २	०१/१०/२०२४	
६१	डॉ. उझमा शेख	वरीष्ठ निवासी	वर्ग २	०१/०४/२०२४	

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव.

वर्ग ३ व ४

अ.क्र.	अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नाव	अधिकार पद	वर्ग	रुजू झाल्याचा दिनांक	संपर्कासाठी दुरध्वनी/फॅक्स/ई-मेल	अभिप्राय
१	श्री. संजय श्रीधरराव कुलकर्णी	वरीष्ठ सहाय्यक	वर्ग ३	१४/१०/२०२२	फोन क्र.०२४७२-२९७४४० Email id:- deangmcosmanabad@gmail.com	
२	श्री. ज्ञानेश्वर कोंडाप्पा तोडकरी	वरीष्ठ सहाय्यक	वर्ग ३	३१/१०/२०२२		
३	श्री. महेश बाबुराव गुंडाळे	वरीष्ठ सहाय्यक	वर्ग ३	१५/०३/२०२४		
४	श्री. पांडुरंग श्रीपती मुरके	वरीष्ठ सहाय्यक	वर्ग ३	०१/०४/२०२४		
५	श्री. दिपक कल्याणराव कोळी	वरीष्ठ सहाय्यक	वर्ग ३	२१/०३/२०२४		
६	श्री. देवानंद बाबुराव मोहाळे	वरीष्ठ सहाय्यक	वर्ग ३	१०/०४/२०२४		
७	श्रीमती कामिनी रखमाजी गोरे	वरीष्ठ सहाय्यक	वर्ग ३	०१/०४/२०२४		
८	श्री. जेम्स प्रकाश अनंतुल्ला	वरीष्ठ सहाय्यक	वर्ग ३	०२/०९/२०२४		
९	श्री. निलेश बलभिम खोलासे	ग्रंथपाल	वर्ग ३	१६/०१/२०२४		
१०	श्री. विनायक चंद्रकांत गायकवाड	निम्नश्रेणी लघुलेखक	वर्ग ३	०४/०५/२०२३		
११	श्री. बालाजी वैजनाथ ढेकणे	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	वर्ग ३	०३/११/२०२३		
१२	श्री. सुनिल प्रतापराव पाटील	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	वर्ग ३	०४/११/२०२३		
१३	श्री. प्रशांत विठ्ठलराव बनसोडे	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	वर्ग ३	१८/११/२०२३		
१४	श्री. कृष्णा हनुमंत सांगळे	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	वर्ग ३	०५/०७/२०२३		
१५	श्री. विश्वजीत संदिपान काटकर	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	वर्ग ३	०७/०७/२०२३		
१६	श्री. मुकेश बालाजी सुरनर	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	वर्ग ३	११/०७/२०२३		
१७	श्री. सय्यद अली तिलावत अली	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	वर्ग ३	०४/११/२०२३		
१८	श्री. स्वप्नील दिलीप जाधव	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	वर्ग ३	०४/०९/२०२४		
१९	श्री. सचिन बबन गिरी	ई.सी.जी. तंत्रज्ञ	वर्ग ३	०८/०१/२०२४		
२०	श्रीमती मानसी आनंद सस्ते	ई.सी.जी. तंत्रज्ञ	वर्ग ३	०१/१०/२०२४		
२१	श्रीमती नेहा अरुण भोईर	ई.सी.जी. तंत्रज्ञ	वर्ग ३	१६/०१/२०२५		

२२	श्री. नागु नवनाथ बनसोडे	सहाय्यक ग्रंथपाल	वर्ग ३	१५/०१/२०२४	फोन क्र.०२४७२-२९७४४० Email id:- deangmcosmanabad@gmail.com
२३	श्रीमती राधा छत्रगुण भंडारे	वरीष्ठ लिपिक	वर्ग ३	०१/०३/२०२३	
२४	श्री. शशिकांत पो. अंकुशे	वरीष्ठ लिपिक	वर्ग ३	०१/०३/२०२४	
२५	श्री. यशवंत कों. चोरमल्ले	वरीष्ठ लिपिक	वर्ग ३	२३/०५/२०२३	
२६	श्री. जीवन गोपाळ गंभिरे	वरीष्ठ लिपिक	वर्ग ३	०५/०८/२०२४	
२७	श्री. शंकर गंगाराम गोधणे	वरीष्ठ लिपिक	वर्ग ३	०४/०९/२०२४	
२८	श्री. संतोष सिध्दलिंग जाधव	वरीष्ठ लिपिक	वर्ग ३	२२/०८/२०२४	
२९	श्री. शेख अफरोज शेख खदीर	लघुटंकलेखक	वर्ग ३	१९/०१/२०२४	
३०	श्रीमती दिप्ती किसन पांढरे	लघुटंकलेखक	वर्ग ३	१२/०१/२०२४	
३१	श्रीमती पौर्णिमा राहूल कांबळे	ग्रंथसूचीकार	वर्ग ३	२९/०१/२०२४	
३२	श्री. रामचंद्र बाबुराव गुंजाळ	प्रक्षेपक	वर्ग ३	२०/०८/२०२४	
३३	श्री. सुमीत भास्कर गायकवाड	कनिष्ठ लिपिक	वर्ग ३	२२/०६/२०२३	
३४	श्री. कृष्णा नागराज गुडशेलू	कनिष्ठ लिपिक	वर्ग ३	२७/०६/२०२३	
३५	श्री. महेश गोपाळ अटकळ	समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)	वर्ग ३	०७/०८/२०२४	
३६	श्री. खय्युम मुमिर सय्यद	समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)	वर्ग ३	०७/०८/२०२४	
३७	श्री. सचिन राजेंद्र सातदिवे	समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)	वर्ग ३	०४/०९/२०२४	
३८	श्रीमती प्रणाली ज्ञानेश्वर सातदिवे	समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)	वर्ग ३	०६/०८/२०२४	
३९	श्री. अक्षय संजय होटकर	समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)	वर्ग ३	०५/१२/२०२४	

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव.



कलम ४ (१) (ब) (ख)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव या कार्यालयातील येथील वर्ग १ ते ४ अधिकारी / कर्मचाऱ्यांचे पगार व भत्ते

वर्ग १ व २ -- माहे डिसेंबर-२०२४ वेतनानुसार

अ.क्र.	अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नाव	अधिकार पद	वेतनस्तर	वेतन	विशेष भत्ता	महागाई भत्ता	NPS भत्ता	घरभाडे भत्ता	वाहतुक भत्ता	अभ्यास भत्ता	पदव्युत्तर भत्ता	व्यवसायरोध भत्ता	एकूण
१	डॉ. शिल्पा वसंतराव दोमकुंडवार	अधिष्ठाता	लेवल १४	१९९६००	४५००	९९८००	०	१७९६४	०	८३३	६५००	१९०००	३४८१९७
२	डॉ. महेन्द्रकुमार गजानन धाबे	प्राध्यापक	लेवल १४	१७२२००	०	८६१००	३६१६२	१५४९८	२७००	८३३	०	३४४००	३४७९३३
३	डॉ. विश्वजीत गोविंदराव पवार	प्राध्यापक	लेवल १४	१७२२००	०	८६१००	३६१६२	१५४९८	२७००	८३३	६५००	३४४००	३५४४३३
४	डॉ. पुष्पा ईश्वरदास अग्रवाल	प्राध्यापक	लेवल १४	२११८००	०	१०५९००	०	१९०६२	२७००	८३३	६५००	६८००	३५३५९५
५	डॉ. सुवर्णा व्यंकटराव आनंदवाडीकर	सहयोगी प्राध्यापक	लेवल १३	१३१४००	०	६५७००	२७५९४	११८२६	२७००	८३३	०	२६२८०	२६६३३३
६	डॉ. शफीक अहमद अब्दुल वहाब मुंडेवाडी (प्रतिनियुक्तीने)	सहयोगी प्राध्यापक	संबंधिताचे वेतन डॉ. वै.स्मृ. शा.वै.म. सोलापूर येथून अदा करण्यात येते.										
७	डॉ. मोनिका सुरेश युनाती	सहयोगी प्राध्यापक	लेवल १३	१३५३००	०	६७६५०	२८४१३	१२१७७	२७००	८३३	०	२७०६०	२७४१३३
८	डॉ. अब्दुल मुबाशीर अब्दुल माजीद सिद्दीकी	सहयोगी प्राध्यापक	लेवल १३	१५२३००	०	७६१५०	३१९८३	१३७०७	२७००	८३३	६५००	३०४६०	३१४६३३
९	डॉ. उज्वला प्रमोद गवळी	सहयोगी प्राध्यापक	लेवल १३	२१७१००	०	१०८५५०	०	१९५३९	२७००	८३३	६५००	१५००	३५६७२२
१०	डॉ. चारुशिला शेषेराव हलगरकर	सहयोगी प्राध्यापक	लेवल १३	१३५३००	०	६७६५०	२८४१३	१२१७७	२७००	८३३	६५००	२७०६०	२८०६३३
११	डॉ. लगदीर लालासाहेब गायकवाड	सहयोगी प्राध्यापक	लेवल १३	१३१४००	०	६५७००	२७५९४	११८२६	२७००	०	०	१४१८०	२५३४००
१२	डॉ. रोहन शशिकांत खैराटकर	सहयोगी प्राध्यापक	लेवल १३	१३५३००	०	६७६५०	२८४१३	१२१७७	२७००	८३३	०	२७०६०	२७४१३३
१३	डॉ. किरण विश्वनाथ तोडकरी	सहयोगी प्राध्यापक	लेवल १३	१३१४००	०	६५७००	२७५९४	११८२६	२७००	०	०	१५९६०	२५५१८०
१४	डॉ. गणेश लक्ष्मण खंदारकर	सहयोगी प्राध्यापक	लेवल १३	१३१४००	०	६५७००	२७५९४	११८२६	२७००	०	६५००	१५९६०	२६१६८०
१५	डॉ. सोनाली सविश देशपांडे	सहयोगी प्राध्यापक	लेवल १३	१८७३००	०	९३६५०	०	१६८५७	२७००	८३३	६५००	३१३००	३३९१४०
१६	डॉ. योगेश पांडुरंग गालफाडे	सहाय्यक प्राध्यापक	लेवल १०	५९४००	०	२९७००	१२४७४	५३४६	२७००	८३३	६५००	११८८०	१२८८३३
१७	डॉ. चेतन लक्ष्मणसिंह राजपूत	सहाय्यक प्राध्यापक	लेवल १०	५७७००	०	२८८५०	१२११७	५१९३	२७००	८३३	०	११५४०	११८९३३

१८	डॉ. विजयालक्ष्मी विश्वनाथ गवरे	सहाय्यक प्राध्यापक	लेवल ११	६८९००	०	३४४५०	१४४६९	६२०१	२७००	८३३	०	१३७८०	१४१३३३
१९	डॉ. संतोष माधव कायंदे (प्रतिनियुक्तीने)	सहाय्यक प्राध्यापक	संबंधिताचे वेतन शा.वै.म. छत्रपती संभाजीनगर येथून अदा करण्यात येते.										
२०	डॉ. निलिमा जवाहर गुप्ता	सहाय्यक प्राध्यापक	लेवल १०	५९४००	०	२९७००	१२४७४	५३४६	२७००	८३३	०	११८८०	१२२३३३
२१	डॉ. अंजुम अब्दुल करीम सय्यद	सहाय्यक प्राध्यापक	लेवल १०	५९४००	०	२९७००	१२४७४	५३४६	२७००	८३३	०	०	११०४५३
२२	डॉ. सतिश वसंत तांदळे	सहाय्यक प्राध्यापक	लेवल १०	५७७००	०	२८८५०	१२११७	५१९३	२७००	८३३	०	११५४०	११८९३३
२३	डॉ. विवेक अरुण कोळगे (वि.नि.मं.)	सहाय्यक प्राध्यापक	FIX PAY	१०००००	०	०	०	०	०	०	०	०	१०००००
२४	डॉ. ऋतुजा शिवाजी वायाळ (वि.नि.मं.)	सहाय्यक प्राध्यापक	FIX PAY	१०००००	०	०	०	०	०	०	०	०	१०००००
२५	डॉ. मिलिंद संभाजी दवणे	सहाय्यक प्राध्यापक	लेवल १०	५७७००	०	२८८५०	१२११७	५१९३	२७००	८३३	०	११५४०	११८९३३
२६	डॉ. तृप्ती हरिश्चंद्र मांडे	सहाय्यक प्राध्यापक	लेवल १०	५९४००	०	२९७००	१२४७४	५३४६	२७००	८३३	०	११८८०	१२२३३३
२७	डॉ. मोहन महादेव राऊत	सहाय्यक प्राध्यापक	लेवल ११	९५४००	०	४७७००	२००३७	८५८६	५४००	८३३	०	१९०८०	१९७०३३
२८	डॉ. स्वप्नील तानाजी सांगळे	सहाय्यक प्राध्यापक	लेवल १०	५७७००	०	२८८५०	१२११७	५१९३	२७००	८३३	०	११५४०	११८९३३
२९	डॉ. गणेश रमेशराव ताटे	सहाय्यक प्राध्यापक	लेवल १०	५७७००	०	२८८५०	१२११७	५१९३	२७००	८३३	०	११५४०	११८९३३
३०	डॉ. राजशेखर लक्ष्मणराव मेनगुले	सहाय्यक प्राध्यापक	लेवल १०	६३०००	०	३१५००	१३२३०	५६७०	२७००	८३३	०	१२६००	१२९५३३
३१	डॉ. शितल शिवाजी पिसाळ (वि.नि.मं.)	सहाय्यक प्राध्यापक	FIX PAY	१०००००	०	०	०	०	०	०	०	०	१०००००
३२	डॉ. शुभम रामराव जमादार (वि.नि.मं.)	सहाय्यक प्राध्यापक	FIX PAY	१०००००	०	०	०	०	०	०	०	०	१०००००
३३	डॉ. श्रीराम दत्तात्रय नरवडे (वि.नि.मं.)	सहाय्यक प्राध्यापक	FIX PAY	१०००००	०	०	०	०	०	०	०	०	१०००००
३४	डॉ. शाम संभाजी चौधरी	सहाय्यक प्राध्यापक	लेवल १०	६३०००	०	३१५००	१३२३०	५६७०	२७००	८३३	०	१२६००	१२९५३३
३५	डॉ. प्रवीण बाळासाहेब डुमणे	सहाय्यक प्राध्यापक	लेवल १०	६३०००	०	३१५००	१३२३०	५६७०	२७००	८३३	०	१२६००	१२९५३३
३६	डॉ. प्रशांत नंदकिशोर पाटील	सहाय्यक प्राध्यापक	लेवल १०	६६८००	०	३३४००	१४०२८	६०१२	२७००	८३३	०	१३४००	१३७१७३
३७	डॉ.दयानंद दत्तात्रय चौरें	सहाय्यक प्राध्यापक	लेवल १०	७०९००	०	३५४५०	१४८८९	६३८१	२७००	८३३	०	१४१८०	१४५३३३
३८	डॉ. स्वप्नील सुरेश उगले	सहाय्यक प्राध्यापक	लेवल १०	५७७००	०	२८८५०	१२११७	५१९३	२७००	८३३	०	११५४०	११८९३३
३९	डॉ. अजित माणिकराव डिकले	सहाय्यक प्राध्यापक	लेवल १०	५७७००	०	२८८५०	१२११७	५१९३	२७००	८३३	०	११५४०	११८९३३
४०	डॉ. बालाजी राम भराटे	सहाय्यक प्राध्यापक	लेवल १०	५७७००	०	२८८५०	१२११७	५१९३	२७००	८३३	०	११५४०	११८९३३
४१	डॉ. अश्विनी गोविंदराव सोमवारे	सहाय्यक प्राध्यापक	लेवल १०	६३०००	०	३१५००	१३२३०	५६७०	२७००	८३३	०	१२६००	१२९५३३
४२	डॉ. दिप्ती सतिश नगराळे (वि.नि.मं.)	सहाय्यक प्राध्यापक	FIX PAY	१०००००	०	०	०	०	०	०	०	०	१०००००
४३	डॉ. अश्विनी नारायण चौधरी	सहाय्यक प्राध्यापक	लेवल १०	६३०००	०	३१५००	१३२३०	५६७०	२७००	८३३	०	१२६००	१२९५३३

४४	डॉ. मेघा दिलीप काळे (वि.नि.मं.)	सहाय्यक प्राध्यापक	लेवल १०	१३९४००	०	२३६९८		१११५२	१२००	८३३	२५००	१६२४०	१९५०२३
४५	डॉ. क्षितिजा कमलाकर बनसोडे (वि.नि.मं.)	सहाय्यक प्राध्यापक	FIX PAY	१०००००	०	०		०	०	०	०	०	१०००००
४६	डॉ.सौरभ सुहास पाटील (वि.नि.मं.)	सहाय्यक प्राध्यापक	FIX PAY	१०००००	०	०		०	०	०	०	०	१०००००
४७	डॉ. अनुजा अरुण कंदले	सहाय्यक प्राध्यापक	लेवल १०	५७७००	०	२८८५०	१२११७	५१९३	२७००	८३३	०	११५४०	११८९३३
४८	डॉ. किरण वसंतराव देशमुख	सहाय्यक प्राध्यापक	लेवल १०	५७७००	०	२८८५०	१२११७	५१९३	२७००	८३३	०	११५४०	११८९३३

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव.

**शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव या कार्यालयातील येथील वरीष्ठ निवासी कर्मचाऱ्यांचे पगार व भत्ते  
माहे डिसेंबर-२०२४ वेतनानुसार**

अ.क्र.	अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नाव	अधिकार पद	वेतनस्तर	वेतन	डी.पी	महागाई भत्ता (४२७%)	Additional Pay Amount As Per G.R. (७०००+५०००+५०००+१००००+१०००) अतिरिक्त वेतन शासन निर्णय आदेशानुसार	एकूण
१	डॉ. पवन महाजन (वि.नि.मं.)	वरीष्ठ निवासी	विद्यावेतन	७१००	३५५०	४५४७६	३७०००	९३१२६
२	डॉ. इंदूताई गणपत राठोड (वि.नि.मं.)	वरीष्ठ निवासी	विद्यावेतन	७१००	३५५०	४५४७६	३७०००	९३१२६
३	डॉ. प्रतिमा सुनिलकुमार चातरमल (वि.नि.मं.)	वरीष्ठ निवासी	विद्यावेतन	७१००	३५५०	४५४७६	३७०००	९३१२६
४	डॉ. नागेशनाथ बळीराम वाघमारे (वि.नि.मं.)	वरीष्ठ निवासी	विद्यावेतन	७१००	३५५०	४५४७६	३७०००	९३१२६
५	डॉ. भावना दत्तात्रय परणे (वि.नि.मं.)	वरीष्ठ निवासी	विद्यावेतन	७१००	३५५०	४५४७६	३७०००	९३१२६
६	डॉ. अश्विनी धोडिराम कदम (वि.नि.मं.)	वरीष्ठ निवासी	विद्यावेतन	७१००	३५५०	४५४७६	३७०००	९३१२६
७	डॉ. श्रध्दा यलप्पा कोलेवाड वि.नि.मं.)	वरीष्ठ निवासी	विद्यावेतन	४८१०	२४०५	३०८०८	२५०६५	६३०८८
८	डॉ. विजय व्यंकटराव वाघमोडे (वि.नि.मं.)	वरीष्ठ निवासी	विद्यावेतन	७१००	३५५०	४५४७६	३७०००	९३१२६
९	डॉ. दिपक श्रीहरी निबोरकर (वि.नि.मं.)	वरीष्ठ निवासी	विद्यावेतन	७१००	३५५०	४५४७६	३७०००	९३१२६
१०	डॉ. श्रीराम श्रीमंत भोसले (वि.नि.मं.)	वरीष्ठ निवासी	विद्यावेतन	७१००	३५५०	४५४७६	३७०००	९३१२६
११	डॉ. आकाश अकुंश भाकरे (वि.नि.मं.)	वरीष्ठ निवासी	विद्यावेतन	७१००	३५५०	४५४७६	३७०००	९३१२६
१२	डॉ. दस्तगीर नवीलाल शेख (वि.नि.मं.)	वरीष्ठ निवासी	विद्यावेतन	७१००	३५५०	४५४७६	३७०००	९३१२६
१३	डॉ. उझमा शेख (वि.नि.मं.)	वरीष्ठ निवासी	विद्यावेतन	७१००	३५५०	४५४७६	३७०००	९३१२६

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव.

**वर्ग ३**

अ.क्र.	अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नाव	अधिकार पद	वेतनस्तर	मुळ वेतन	ग्रेड वेतन	महागाई भत्ता	घरभाडे भत्ता	वाहतुक भत्ता	NPS भत्ता	एकूण
१	श्री. संजय श्रीधराव कुलकर्णी	वरीष्ठ सहाय्यक	एस-१३	४४९००	०	२२४५०	४०४१	१३५०	०	७२७४१
२	श्री. ज्ञानेश्वर कोंडाप्पा तोडकरी	वरीष्ठ सहाय्यक	एस-१३	४११००	०	२०५५०	३६९९	१३५०	०	६६६९९
३	श्री. महेश बाबुराव गुंडाळे	वरीष्ठ सहाय्यक	एस-१३	३६५००	०	१८२५०	३२८५	१३५०	०	५९३८५
४	श्री. पांडुरंग श्रीपती मुरके	वरीष्ठ सहाय्यक	एस-१३	३७६००	०	१८८००	३३८४	१३५०	०	६१९३४
५	श्री. दिपक कल्याणराव कोळी	वरीष्ठ सहाय्यक	एस-१३	३५४००	०	१७७००	३१८६	१३५०	७४३४	६५०७०
६	श्री. देवानंद बाबुराव मोहाळे	वरीष्ठ सहाय्यक	एस-१३	३५४००	०	१७७००	३१८६	१३५०	७४३४	६५०७०
७	श्रीमती कामिनी रखमाजी गोरे	वरीष्ठ सहाय्यक	एस-१३	३५४००	०	१७७००	३१८६	१३५०	७४३४	६५०७०
८	श्री. जेम्स प्रकाश अनंतुल्ला	वरीष्ठ सहाय्यक	एस-१३	३९९००	०	१९९५०	३५९१	१३५०	०	६४७९१
९	श्री. निलेश बलभिम खोलासे	ग्रंथपाल	एस-१४	३८६००	०	१९३००	३४७४	१३५०	८१०६	७०८३०
१०	श्री. विनायक चंद्रकांत गायकवाड	निम्नश्रेणी लघुलेखक	एस-१५	४३१००	०	२१५५०	३८७९	१३५०	९०५१	६५०७०
११	श्री. बालाजी वैजनाथ ढेकणे	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	एस-१३	४२३००	०	२११५०	३८०७	१३५०	८८८३	७७४९०
१२	श्री. सुनिल प्रतापराव पाटील	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	एस-१५	५९६००	०	२९८००	५३६४	१३५०	०	९६११४
१३	श्री. प्रशांत विठ्ठलराव बनसोडे	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	एस-१४	५०४००	०	३८१२६	४५३६	१३५०	०	९४४१२
१४	श्री. कृष्णा हनुमंत सांगळे	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	एस-१५	५३०००	०	२६५००	४७७०	१३५०	१११३०	९६७५०
१५	श्री. विश्वजीत संदिपान काटकर	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	एस-१५	५९६००	०	२९८००	५३६४	२७००	१२५१६	१०९९८०
१६	श्री. मुकेश बालाजी सुरनर	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	एस-१३	४४९००	०	२२४५०	४०४१	१३५०	९४२९	८२१७०
१७	श्री. सय्यद अली तिलावत अली	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	एस-१४	५३५००	०	२६७५०	४८१५	१३५०	०	८६४१५
१८	श्री. स्वप्नील दिलीप जाधव	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	एस-१३	३५४००	०	१७७००	३१८६	१३५०	७४३४	६५०७०
१९	श्री. सचिन बबन गिरी	ई.सी.जी. तंत्रज्ञ	एस-१३	३५४००	०	१७७००	३१८६	१३५०	७४३४	६५०७०

२०	श्रीमती मानसी आनंद सस्ते	ई.सी.जी. तंत्रज्ञ	एस-१३	३५४००	०	१७७००	३१८६	१३५०	७४३४	६५०७०
२१	श्रीमती नेहा अरुण भोईर	ई.सी.जी. तंत्रज्ञ	एस-१३	३५४००	०	१७७००	३१८६	१३५०	७४३४	६५०७०
२२	श्री. नागु नवनाथ बनसोडे	सहाय्यक ग्रंथपाल	एस-१०	२९२००	०	१४६००	२६२८	१३५०	६१३२	५३९१०
२३	श्रीमती राधा छत्रगुण भंडारे	वरीष्ठ लिपिक	एस-८	२७१००	०	१३५५०	२४३९	१३५०	५६९१	५०१३०
२४	श्री. शशिकांत पो. अंकुशे	वरीष्ठ लिपिक	एस-८	२७१००	०	१३५५०	२४३९	१३५०	५६९१	५०१३०
२५	श्री. यशवंत कों. चोरमल्ले	वरीष्ठ लिपिक	एस-८	२७१००	०	१३५५०	२४३९	१३५०	५६९१	५०१३०
२६	श्री. जीवन गोपाळ गंभिरे	वरीष्ठ लिपिक	एस-८	२५५००	०	१२७५०	२२९५	१३५०	५३५५	४७२५०
२७	श्री. शंकर गंगाराम गोधणे	वरीष्ठ लिपिक	एस-८	३५३००	०	१७६५०	३१७७	१३५०	०	५७४७७
२८	श्री. संतोष सिध्दलिंग जाधव	वरीष्ठ लिपिक	एस-८	२७१००	०	१३५५०	२४३९	१३५०	५६९१	५०१३०
२९	श्री. शेख अफरोज शेख खदीर	लघुटंकलेखक	एस-८	२५५००	०	१२७५०	२२९५	१३५०	५३५५	४७२५०
३०	श्रीमती दिप्ती किसन पांढरे	लघुटंकलेखक	एस-८	२५५००	०	१२७५०	२२९५	१३५०	५३५५	४७२५०
३१	श्रीमती पौर्णिमा राहूल कांबळे	ग्रंथसूचीकार	एस-६	१९९००	०	९९५०	१८००	६७५	४१७९	३६५०४
३२	श्री. रामचंद्र बाबुराव गुंजाळ	प्रक्षेपक	एस-६	१९९००	०	९९५०	१८००	६७५	४१७९	३६५०४
३३	श्री. सुमीत भास्कर गायकवाड	कनिष्ठ लिपिक	एस-६	२०५००	०	१०२५०	१८४५	६७५	४३०५	३७५७५
३४	श्री. कृष्णा नागराज गुडशेलू	कनिष्ठ लिपिक	एस-६	२०५००	०	१०२५०	१८४५	६७५	४३०५	३७५७५
३५	श्री. महेश गोपाळ अटकळ	समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)	एस-१४	३८६००	०	१९३००	३४७४	१३५०	८१०६	७०८३०
३६	श्री. खय्युम मुभिर सय्यद	समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)	एस-१४	३८६००	०	१९३००	३४७४	१३५०	८१०६	७०८३०
३७	श्री. सचिन राजेंद्र सातदिवे	समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)	एस-१४	३८६००	०	१९३००	३४७४	२७००	८१०६	७२१८०
३८	श्रीमती प्रणाली ज्ञानेश्वर सातदिवे	समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)	एस-१४	३८६००	०	१९३००	३४७४	१३५०	८१०६	७०८३०
३९	श्री. अक्षय संजय होटकर	समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)	एस-१४	३८६००	०	१९३००	३४७४	१३५०	८१०६	७०८३०

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव.

वर्ग ३ (कंत्राटी / बाह्यस्रोत)

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नाव	पदनाम	वेतन	संपर्कासाठी दुरध्वनी/फॅक्स/ई-मेल	अभिप्राय
१	सुनिता कैलास नाईवाडे	कनिष्ठ लिपीक	२८९५३	फोन क्र.०२४७२-२९७४४० Email id:- deangmcosmanabad@gmail.com	
२	कल्पणा भरत सुरवसे	कनिष्ठ लिपीक	२८९५३		
३	रूपा मल्लीकार्जुन नांदानीकर	कनिष्ठ लिपीक	२८९५३		
४	विशाल दिलीप मलाले	कनिष्ठ लिपीक	२८९५३		
५	देवकते शिवानी उज्ज्वल	कनिष्ठ लिपीक	२८९५३		
६	दिवे रेणूका शरद	कनिष्ठ लिपीक	२८९५३		
७	मगर महादेवी विनायक	कनिष्ठ लिपीक	२८९५३		
८	विशाल विलास जाधव	कनिष्ठ लिपीक	२८९५३		
९	बालाजी नागनाथ शिनगारे	कनिष्ठ लिपीक	२८९५३		
१०	बनसोडे प्रतिक अनिल	कनिष्ठ लिपीक	२८९५३		
११	अत्तर फारुक इक्बाल	कनिष्ठ लिपीक	२८९५३		
१२	गायकवाड प्रमोद दत्ता	कनिष्ठ लिपीक	२८९५३		
१३	किशोर नागनाथ सिनगारे	कनिष्ठ लिपीक	२८९५३		
१४	पवार सागर बाळासाहेब	कनिष्ठ लिपीक	२८९५३		
१५	मस्के माधुरी सुधाकर	कनिष्ठ लिपीक	२८९५३		
१६	सुमीत संतोष लोमटे	सांकेतिक लिपीक	२८९५३		
१७	अमोल अन्नासाहेब सोळंके	लघुलेखक	२८९५३		
१८	विलास मनोहर फुटाणे	लघुलेखक	२८९५३		
१९	मिताली विजाकुमार तुर्कमाने	लघुलेखक	२८९५३		
२०	प्रिती शिवाजी पौळ	लघुलेखक	२८९५३		
२१	विधाते अनंद मोहन	लघुलेखक	२८९५३		

२२	मस्के तृप्ती दशरथ	लघुलेखक	२८९५३	फोन क्र.०२४७२-२९७४४० Email id:- deangmcosmanabad@gmail.com
२३	भंडगर अजित चंद्रकांत	लघुलेखक	२८९५३	
२४	मुंडे अनुजा उत्तरेश्वर	लघुलेखक	२८९५३	
२५	दळवे अर्चना उद्धव	लघुलेखक	२८९५३	
२६	श्रुती सतिश घाडगे	लघुलेखक	२८९५३	
२७	स्वामी रविशंकर आत्माराम	लघुटंकलेखक	२८९५३	
२८	गिरी स्नेहल लक्ष्मण	लघुटंकलेखक	२८९५३	
२९	औटी प्राजक्ता तुकाराम	लघुटंकलेखक	२८९५३	
३०	राहुल रामकिशन गायकवाड	लघुटंकलेखक	२८९५३	
३१	इरशाद इसाक शेख	तंत्रज्ञ	२८९५३	
३२	महादेव कलप्पा उलमुलगे	तंत्रज्ञ	२८९५३	
३३	सायली राजकुमार वाघमारे	तंत्रज्ञ	२८९५३	
३४	निखिल नरसिंग बाहुबळ	तंत्रज्ञ	२८९५३	
३५	रेवती ज्ञानेश्वर शेटे	तंत्रज्ञ	२८९५३	
३६	प्रतिभा प्रकाश पाटोळे	तंत्रज्ञ	२८९५३	
३७	अजय बाळासाहेब उंबरे	तंत्रज्ञ	२८९५३	
३८	पंकज सावळा कसबे	तंत्रज्ञ	२८९५३	
३९	सीमा अभिजीत धायगुडे	तंत्रज्ञ	२८९५३	
४०	सुजित संतोष राठोड	तंत्रज्ञ	२८९५३	
४१	भाग्यश्री तुकाराम बिराजदार	तंत्रज्ञ	२८९५३	
४२	आकाश अशोक राऊत	तंत्रज्ञ	२८९५३	
४३	शेख महम्मद अदिल अशफाक	तंत्रज्ञ	२८९५३	
४४	गोरे शुभम चंद्रकांत	तंत्रज्ञ	२८९५३	
४५	दुधाभाते शितल रमेश	तंत्रज्ञ	२८९५३	



४६	पवार विनोद धनराज	तंत्रज्ञ	२८९५३	फोन क्र.०२४७२-२९७४४० Email id:- deangmcosmanabad@gmail.com	
४७	गुरव प्रणिता हरिश्चंद्र	तंत्रज्ञ	२८९५३		
४८	शिंदे मुकुंद रमेश	तंत्रज्ञ	२८९५३		
४९	जगताप अक्षय शंकर	तंत्रज्ञ	२८९५३		
५०	शिंदे सोनाली कल्याण	तंत्रज्ञ	२८९५३		
५१	बनसोडे अंजली छत्रगुण	तंत्रज्ञ	२८९५३		
५२	टेळे सुजीत काका	तंत्रज्ञ	२८९५३		
५३	कांबळे वर्षारानी विठ्ठल	तंत्रज्ञ	२८९५३		
५४	दळवी पुजा अशोक	तंत्रज्ञ	२८९५३		
५५	चौधरी निलेश नारायण	तंत्रज्ञ	२८९५३		
५६	खांडेकर प्रिया सुरेश	तंत्रज्ञ	२८९५३		
५७	पडवळ रेश्मा अमोल	तंत्रज्ञ	२८९५३		
५८	सलोनी शंकर कौरव	तंत्रज्ञ	२८९५३		
५९	अथर्व संजय कुलकर्णी	तंत्रज्ञ	२८९५३		
६०	वीर ज्ञानेश्वर प्रकाश	तंत्रज्ञ	२८९५३		
६१	श्रद्धा पृथ्वीराज माने	प्रयोगशाळा सहाय्यक	२८९५३		
६२	अविनाश मच्छिंद्र रणकुंभ	प्रयोगशाळा सहाय्यक	२८९५३		
६३	शिवकुमार नारायण जगताप	प्रयोगशाळा सहाय्यक	२८९५३		
६४	मीनल तानाजी राजे	प्रयोगशाळा सहाय्यक	२८९५३		
६५	शेखर अनिल बनसोडे	प्रयोगशाळा सहाय्यक	२८९५३		
६६	पुजा मेघराज देवकते	प्रयोगशाळा सहाय्यक	२८९५३		
६७	आदित्य भास्कर जहांगिरदार	प्रयोगशाळा सहाय्यक	२८९५३		
६८	गरगटे सरोज युवराज	प्रयोगशाळा सहाय्यक	२८९५३		
६९	पटेल रूकय्या सत्तार	प्रयोगशाळा सहाय्यक	२८९५३		
७०	भागवान शिफा अजित	प्रयोगशाळा सहाय्यक	२८९५३		

७१	कुलकर्णी इंद्रजीत राजेश	प्रयोगशाळा सहाय्यक	२८९५३	फोन क्र.०२४७२-२९७४४० Email id:- deangmcosmanabad@gmail.com	
७२	मुलाणी अजिज अहमद अब्दुलकलीम	प्रयोगशाळा सहाय्यक	२८९५३		
७३	राठोड अश्विनी रावसाहेब	प्रयोगशाळा सहाय्यक	२८९५३		
७४	दिप्ती रविंद्र बगले	प्रयोगशाळा सहाय्यक	२८९५३		
७५	निलाक्षी महावीर जानराव	प्रयोगशाळा सहाय्यक	२८९५३		
७६	राठोड अनिल बजीराव	प्रयोगशाळा सहाय्यक	२८९५३		
७७	रहिम सलिम पटेल	ग्रंथालय सहाय्यक	२८९५३		
७८	किरण खंडू जकाते	ग्रंथालय सहाय्यक	२८९५३		
७९	दिनेश महादेव अंकुशे	वाहनचालक	२८९५३		
८०	अमोल संतोष कुलकर्णी	प्लंबर	२८९५३		
८१	प्रविण दगडु कळंबडे	छायाचित्रकार	२८९५३		
८२	अभिजीत बिभीषण लांडगे	कलाकार	२८९५३		
८३	अजय ज्ञानेश्वर शिंगाडे	सुतार	२८९५३		
८४	शरद महादेव मासाळ	वैद्यकीय समाजसेवक	२८९५३		
८५	गणेश दिलीप साळुंके	वैद्यकीय समाजसेवक	२८९५३		
८६	रणदिवे प्रज्ञावंत अनंतराव	वैद्यकीय समाजसेवक	२८९५३		
८७	कांबळे सदाशिव दामु	वैद्यकीय समाजसेवक	२८९५३		
८८	कदम अजय विष्णू	आरोग्य निरीक्षक	२८९५३		
८९	शेटे ज्ञानेश्वर विजयकुमार	आरोग्य निरीक्षक	२८९५३		
९०	अलाऊदिन राजाशेख शेख	आरोग्य शिक्षक	२८९५३		

**वर्ग ४ (कंत्राटी / बाह्यस्रोत) शा.वै.म.धाराशिव**

अ.क्र.	कर्मचाऱ्याचे नाव	पदनाम	वेतन	संपर्कासाठी दुरध्वनी/फॅक्स/ई-मेल	अभिप्राय
१	अजित नारायण जगताप	शिपाई	२३२४१	फोन क्र.०२४७२-२९७४४० Email id:- deangmcosmanabad@gmail.com	
२	तब्बसुम मंजुर तांबोळी	शिपाई	२३२४१		
३	विकास कालीदास शिंदे	शिपाई	२३२४१		
४	प्रतिक राजपाल गाढवे	शिपाई	२३२४१		
५	विनोद विश्वास कसबे	शिपाई	२३२४१		
६	विकास गौतम सोनावणे	शिपाई	२३२४१		
७	रविंद्र भैरु लोंढे	शिपाई	२३२४१		
८	कोळी किशोर शिवाजी	शिपाई	२३२४१		
९	शिंदे संतोष सुरेश	शिपाई	२३२४१		
१०	सेलुकर दिगंबर बालाजी	शिपाई	२३२४१		
११	टोपे समाधान गोरोबा	शिपाई	२३२४१		
१२	शिंंगाडे सारिका स्वामीनंद	शिपाई	२३२४१		
१३	वाघमारे पंडीत नानासाहेब	धोबी	२१८९८		
१४	कुंभारे देवेन्द्र अण्णासाहेब	धोबी	२१८९८		
१५	कांबळे सौदागर माणिक	धोबी	२१८९८		
१६	राऊत उषा दत्तात्रय	धोबी	२१८९८		
१७	भैरवनाथ किसन उगले	दप्तरी	२३२४१		
१८	मोहन हरिबा शिंदे	दप्तरी	२३२४१		
१९	हवले अजिंक्य दिक्षा	दप्तरी	२३२४१		
२०	धावरे साहु सुरेश	दप्तरी	२३२४१		
२१	एकनाथ पांडुरंग कळबोने	हमाल	२१८९८		
२२	शिंंगाडे प्रितम ज्ञानदेव	हमाल	२१८९८		

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ (१) (ब) (XI)

मुख्य लेखा शिर्ष - २२१० ५०५९

उपलेखाशिर्ष १०५ (०३) (२८)

नमुना क चालू वर्षासाठी २०२४-२५ (योजनेत्तर) (रुपये हजारात)

अ.क्र.	अंदाजपत्रकीय शिर्ष	मंजूर अनुदान	नियोजित वापर	शेरा
१	(१) वेतन	१३८००३	८१८५४	
२	(०२) मजूरी	११	०	
३	(०३) अतिकालिन भत्ता	१०	०	
४	(०६) दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	५००	१६४	
५	(१०) कंत्राटी सेवा	३५०००	५०५५१	
६	(११) देशांतर्गत खर्च	११	०	
७	(१३) कार्यालयीन खर्च	५५१३	१९०६	
८	(१४) भाडेपट्टी व कर	१५००	०	
९	(१६) प्रकाशने	१	०	
१०	(१७) संगणक खर्च	३१५	०	
११	(१९) आहार खर्च	१०७	०	
१२	(२१) सामुग्री व पुरवठा	५०००	१२३७	
१३	(२४) पेट्रोल तेल वंगण	२२४	०	
१४	(२६) जाहिरात व प्रसिध्दी	५०	०	
१५	(२७) लहान बांधकामे	१०५	०	
१६	(२८) व्यवसायिक वि. सेवा	१०	०	
१७	(३४) शिष्यवृत्ती विद्यावेतन	५०७९६	११९४४	
१८	(५०) इतर खर्च	१	०	
१९	(५१) मोटार वाहने	१	०	
२०	(५२) यंत्रसामुग्री	११०२५	०	
२१	(७२) यंत्रसामुग्री व साधनसामुग्री	१	०	
२२	एकूण खर्च	२४८१८४	१४७६५६	

कलम ४ (१)(b) (XII)

नमुना ख मागील वर्षासाठीची मंजूर व खर्च झालेली रक्कम २०२३-२४

(रुपये हजारात)

अ.क्र.	अंदाजपत्रकीय शिर्ष	मंजूर रक्कम	खर्च झालेली रक्कम	न वापरलेली रक्कम(-)/ खर्चात वाढ झालेली रक्कम (+)	शेरा
१	२	३	४	५	६
१	(१) वेतन	१३८००३	९०८२१	(+) ९००००	
२	(०२) मजूरी	९	०	(-) १	
३	(०३) अतिकालिन भत्ता	८	०	(-) २	
४	(०६) दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क	७७०४	३९२	(+) ७२०४	
५	(१०) कंत्राटी सेवा	४२३००	४२२९४	(+) २२३००	
६	(११) देशांतर्गत खर्च	७	०	(-) ३	
७	(१३) कार्यालयीन खर्च	१६१४०	१६१३९	(+) १०८९०	
८	(१४) भाडेपट्टी व कर	१३५०	४५०	(-) १५०	
९	(१७) संगणक खर्च	१२०	११८	(-) १८०	
१०	(२१) सामुग्री व पुरवठा	१००३७	१००१६	(+) ५०३७	
११	(२४) पेट्रोल तेल वंगण	१८०	२८	(-) २०	
१२	(२६) जाहिरात व प्रसिध्दी	०	०	(-) ५०	
१३	(२७) लहान बांधकामे	२६६७३	१९११६	(+) २६५७३	
१४	(२८) व्यवसायिक वि. सेवा	८	०	(-) २	
१५	(३४) शिष्यवृत्ती विद्यावेतन	१९७३८	१७३२९	(+) ८६३८	
१६	(५१) मोटार वाहने	०	०	(-) १	
१७	(५२) यंत्रसामुग्री व साधन सामुग्री	४२००	४१८८	(-) ६३००	
१८	(७२) यंत्रसामुग्री व उपकरणे यांची देखभाल व दुरुस्ती	१	०	०	
१९	एकूण खर्च	२६६४८१	२००८९५	(+ १७०६४२) (- ६७०९)	

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

कलम ४ (१) (ब) (XIII)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव या कार्यालयातील मिळणाऱ्या सवलतीचा परवाना याची  
चालु आर्थिक वर्षाची तपशिलावार माहिती

परवाना/परवानगी/सवलतीचे प्रकार :- NIL

अ.क्र.	परवाना धारकाचे नाव	परवान्याचा प्रकार	परवाना क्रमांक	दिनांकापासुन	दिनांकापर्यंत	साधारण अटी	परवान्याची विस्तृत माहिती
०१	निरंक	---	---	---	---	---	

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

**कलम ४ (१) (ब) (XIV)**

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव या कार्यालयातील माहितीचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठविलेली माहिती प्रकाशित करणे चालू वर्षाकरीता

अ.क्र.	दस्तवेजाचे प्रकार	विषय	कोणत्या इलेक्ट्रॉनिका नमुन्यात	माहिती मिळविण्याची पध्दती	जबाबदार व्यक्ती
०१	आस्थापना विषयक माहिती वर्ग १ ते ४	आस्थापना विषयक माहिती	फ्लॉपी, सीडी	---	प्रशासकीय अधिकारी तथा कार्यालयीन अधिक्षक तसेच संबंधित शाखेचे लिपिक
०२	लेखा विषयक माहिती लेखा १ ते ४	लेखा विषयक माहिती	फ्लॉपी, सीडी	---	--
०३	अभ्यागत समिती सभा, महाविद्यालयीन परिषद व इतर समित्याविषयीची माहिती	अभ्यागत समिती सभा, महाविद्यालयीन परिषद व इतर समित्याविषयीची माहिती	फ्लॉपी, सीडी	---	--
०४	विद्यार्थ्यांविषयीची माहिती, विद्यार्थी विभागाशी निगडीत माहिती	विद्यार्थ्यांविषयीची माहिती, विद्यार्थी विभागाशी निगडीत माहिती	फ्लॉपी, सीडी	---	--
०५	विविध विभागांतील माहिती	महाविद्यालयाच्या विविध विभागांतील माहिती	फ्लॉपी, सीडी	---	--

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

**कलम ४ (१) (ब) (XV)**

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव या कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशित करणे (उपलब्ध सुविधा) :-

- |  |  |                                    |
|--|--|------------------------------------|
| १) भेटण्याच्या वेळे संदर्भात माहिती          | २) वेबसाईट विषयी माहिती                        | ३) कॉल सेंटर विषयी माहिती          |
| ४) अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती | ५) कामाच्या तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती | ६) नमुने मिळण्याबाबत उपलब्ध माहिती |
| ७) सुचना फलकाची माहिती                       | ८) ग्रंथालय विषयी माहिती                       |                                    |

अ.क्र.	सुविधेचा प्रकार	कालावधी	पध्दत	ठिकाण	जबाबदार अधिकारी/कर्मचारी	तक्रार निवारण अधिकारी
०१	वैद्यकीय विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी (विद्यार्थ्यांच्या पालकांना)	दुपारी ४ ते ६	-	वस्तीगृहात	वस्तीगृह प्रमुख	मा. अधिष्ठाता
०२	संबंधित दस्तवेज पाहणे	दुपारी ४ ते ६	मा. अधिष्ठाता यांचे समक्ष	महाविद्यालय प्रशासकीय कार्यालयात	संबंधित कर्मचारी	-“-
०३	महाविद्यालयात कामकाजाची पाहणी	दुपारी ४ ते ६	-“-	-“-	-“-	-“-
०४	नोटीस बोर्ड	२४ तास	-	महाविद्यालयाच्या दर्शनी भागावर	प्रशासकीय अधिकारी/ कार्यालयीन अधीक्षक	-“-
०५	ग्रंथालय विषयक माहिती	२४ तोस	ग्रंथालय विभाग	महाविद्यालयात	ग्रंथपाल व संबंधित कर्मचारी	-“-

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.



**कलम ४ (१) (ब) (XVI)**

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव या कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी/ सहाय्यक माहिती अधिकारी/ अपिलीय प्राधिकारी (येथील लोक प्राधिकारांच्या कार्यक्षेत्रातील) यांची विस्तृत माहिती प्रकाशित करणे माहितीचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठविलेली माहिती प्रकाशित करणे चालु वर्षाकरीता

शासकीय माहिती अधिकारी :-

अ.क्र.	माहिती अधिकाऱ्याचे नाव	अधिकार पद	माहिती अधिकारी म्हणून त्याची कार्यक्षेत्र व संपुर्ण पत्ता	दुरध्वनी क्रमांक	अपिलीय अधिकारी
०१	डॉ. उदयकुमार देविदासराव पाध्ये	प्रशासकीय अधिकारी	शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मारवाडी गल्ली, धाराशिव	०२४७२-२४९२९२	डॉ. शिल्पा व. दोमकुंडवार

शासकीय सहाय्यक माहिती अधिकारी :-

अ.क्र.	माहिती अधिकाऱ्याचे नाव	अधिकार पद	माहिती अधिकारी म्हणून त्याची कार्यक्षेत्र	संपुर्ण पत्ता
०१	-	-	शा.वै.म.मारवाडी गली, धाराशिव.	शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव

अपिलीय अधिकारी :-

अ.क्र.	माहिती अधिकाऱ्याचे नाव	अधिकार पद	माहिती अधिकारी म्हणून त्याची कार्यक्षेत्र	संपुर्ण पत्ता
०१	डॉ. शिल्पा व. दोमकुंडवार	अधिष्ठाता	शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव	शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

कलम ४ (१) (ब) (XVII)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव या कार्यालयातील प्रकाशित माहिती

		माहिती निरंक				

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

कलम ४ (१) (क)

सर्वसामान्य लोकांशी संबंधित महत्वाचे निर्णय व धोरणे यांची यादी प्रकाशना करीता तयार करणे व वितरीत करणे

		माहिती निरंक			

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.

माहिती अधिकार अधिनियम, २००५

कलम ४ (१) (ड)

सर्वसाधारणपणे आपल्या कार्यालयात होणाऱ्या प्रशासकीय / अर्धन्यायिक कामकाजाच्या प्रकाराची यादी

		माहिती निरंक			

अधिष्ठाता,  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  
धाराशिव.